

म. ग्र. सं. ठाणे  
वेपय निवारण  
सं. क्र. ७२५८

sl

# खाडिलकरांच्या नाट्यकृती



REFBK-0007161

ना. शी. फडके-



# खाडिलकरांच्या नाट्यकृती

प्रो. ना. सी. फडके

यांचीं

पुण्या-मुंबईत गाजलेलीं व्याख्याने

पराठी ग्रंथ संग्रहालय, ठारी, स्थळप्रत.  
अनुक्रम ..... २०८० ..... विः ..... नीवंशु .....  
क्रमांक ..... १२४६ ..... दोः दिः ..... ३-१-७



REFBK-0007161

रामकृष्ण बुक डेपो, गिरगांव - मुंबई ४.



[ सर्व हक्क लेखकाकडे आहेत ]

प्रथमावृत्ति १९४६

मुद्रक : स. पां. जोशी, रामदास मुद्रणालय, शिवाजी पार्क रोड नं. ३, दादर.  
प्रकाशक : श्री. व्ही. आर्. वाम, रामकृष्ण बुक डैपौ, गिरगांव, मुंबई ४.



मराठी रंगभूमीच्या इतिहासाकडे नजर टाकली असतां त्या इतिहासाचे  
चार पर्व झाल्यासारखे वाटतात. १८४३ पासून तो १८८० पर्यंतच्या ३७  
वर्षांत विषय, साधनं, तंत्र इत्यादि सर्व बाबतींत मराठी नाथ्य अंधारांत  
चाचपडत होतें, आणि विशेष सामर्थ्यवान् असा नाटककारही पुढें आला  
नव्हता. या दृष्टीने या कालखंडाला 'अंधारपर्व' असं म्हणता येईल. १८८०  
सालीं किलोस्किरांचं सौभद्र नाटक रंगभूमीवर आलं, आणि त्यावरोबर रात्र  
संपून जिकडेतिकडे सूर्यप्रकाश पसरावा त्याप्रमाणे मराठी रंगभूमीचं प्रांगण एकदम  
उजळून निघालं. १८८० ते १८८५ या पांच वर्षांत किलोस्किरांनी मराठी  
रंगभूमि अगदीं गाजवून सोडली. इतकी कीं १८४३ ऐवजी १८८० हेच पाल  
आपण पुष्कळदा मराठी नाथ्याचं प्रारंभस्थान समजतों. १८८९ सालीं देवलांचं  
'मृच्छकटिक' नाटक रंगभूमीवर आलं, आणि १८९९ साली त्यांचं 'शारदा'  
नाटक रंगभूमीवर आलं. किलोस्किर आणि देवल यांनीं ज्या तेजस्वी काल-  
खंडाला प्रारंभ केला त्याला 'वैभवपर्व' म्हणतां येईल आणि त्यांनीं सुरु  
केलेल हे वैभवपर्व खाडिलकर आणि गडकरी यांनीं पुढें वीस वर्ष चालूं ठेवलं.  
म्हणजे या अपूर्व वैभवपर्वाचा एकंदर काल सुमारे चाळीस वर्षांचा ठरतो.  
गडकन्यांचं पहिलं नाटक १९१२ सालीं आणि अखेरचं नाटक १९१८  
सालीं रंगभूमीवर आलं. गडकन्यांच्या लेखणीनं १९१८ सालानंतर कायमची  
विश्रांति घेतली. १९२० सालानंतर खाडिलकरांची लेखणी चालूं राहिली,  
परंतु त्या लेखणींतला जोम आणि रस नाहींसा झाला होता. त्यामुळे १९२०  
पासून तों १९३५ पर्यंत मराठी रंगभूमीला 'दैन्यपर्व' आलं. आणि त्यानंतर

तर बोलक्या चित्रपटांचा जमाना जोरानं सुरु होऊन रंगभूमीचं ‘वनवास पर्व’ किंवा ‘वनपर्व’ सुरु झालं, आणि तें अजून चालू आहे. गडकन्यांच्या मृत्युनंतर आणि खाडिलकरांची लेखणी थकल्यानंतर असामान्य असा मराठी नाटककार झाला नाहीं.

या इतिहासाकडे पाहिल्यावर आपल्याला असं म्हणावं लागेल की किलेस्कर, देवल, खाडिलकर आणि गडकरी या चौघांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीचा खरा वैभवकाल घडविला आणि उपभोगिला. या चार नाटककारांचे गुणविशेष अगदी भिन्न आहेत. नाव्यलेखनाच्या विपुलतेचा आणि यशस्वितेचा विचार केला तर खाडिलकरांच्या इतकी मराठी रंगभूमीची सेवा दुसऱ्या कोणी केली नाहीं. खाडिलकरांचं पहिलं नाटक “सर्वाई माधवराव यांचा मृत्यु.” या नाटकाचा प्रयोग प्रथम १९०६ सालीं झाला. परंतु हें नाटक त्यांनी लिहिलं १८९३ सालीं. त्यांचं शेवटचं नाटक “त्रिदंडी संन्यास” १९३६ सालीं रंगभूमीवर आलं. म्हणजे सतत त्रेचाळीस वर्ष खाडिलकरांचं नाव्यलेखन चालू होतं. किलेस्करांची कारकीर्द अवध्या पांच वर्षांची, देवलांची दहा वर्षांची, गडकन्यांची सहा वर्षांची. त्यांच्याशी तुलना करतां लोकप्रियतेच्या सिंहासनावर खाडिलकर क्रितीतरी दीर्घकाल बसले होते. म्हणून मराठी नाव्याच्या साम्राज्याचा सर्वांत भास्यवान सम्राट असं खाडिलकरांचं वर्णन अवश्य करायला हवं; आणि म्हणून ‘नाव्याचार्य’ ही पदवी त्यांच्या बाबतींत सार्थ ठरते.

अशा या भास्यवान नाटककाराच्या नाव्यकृतींची शक्य तितकी चर्चा केल्यानं आपले अनेक फायदे होण्यासारखे आहेत. त्यांच्या प्रत्येक नाटकाची चिकित्सा आणि रसग्रहण झालं तर तें हवं आहे. या ठिकाणीं मी मात्र हा प्रयत्न करणार नाहीं. माझ्या प्रस्तुत प्रयत्नांचं स्वरूप जरा निराळं आहे. त्यांच्या एकंदर सर्वच नाटकांकडे मी साकल्यानं पाहणार आहे. असं पाहताना ज्या गुणांचा आणि अवगुणांचा विशेष ठसा माझ्या मनावर उमटतो, त्यांची चर्चा मी करणार आहे. त्यांच्या नाटकांपैकीं जीं चारसहा मला सर्वोत्कृष्ट वाटतात त्यांतल्या सौंदर्यस्थळांचं विवेचन मी करणार आहे. त्यांचं नाव्यलेखन ज्या वेगवेगळ्या अवस्थांतून गेलं त्यांचं दिग्दर्शन मी करणार आहे. सारांश

## नाव्यकृति

एकप्रकारे खाडिलकरांच्या नाव्यसृष्टीचं सम्यक्दर्शन करण्याचा माझा हेतु आहे; आणि हा हेतु पार पाडतांना केवळ पुजारी किंवा केवळ निंदक यांपैकी एकही भूमिका न स्वीकारतां, फाजील प्रशंसा अथवा फाजील निषेध या दोन्ही गोष्टी टाकून, समतोल रसग्रहण हें एकच ध्येय मी नजरेपुढे ठेवणार आहे. प्रसंगीं मला खाडिलकरांची मुक्तकंठानं स्तुति करावी लागेल, प्रसंगीं अतिशय कठोरपणानं बोलावू लागेल. परंतु या दोन्हीमार्गे समतोल रसग्रहणाची प्रतिज्ञा असेल, आणि माझ्या विवेचनानं चिकित्सक अभ्यासकांना थोडीतरी मदत व्हावी या इच्छेनंच सर्व प्रतिपादन मी करीन.

खाडिलकरांच्या नाटकांचं वर्गीकरण अनेक प्रकारांनी करतां येईल. कारण त्यांनी गद्य नाटकं लिहिलीं तशीच संगीतही लिहिलीं; आणि पौराणिक लिहिलीं तशीच ऐतिहासिकही लिहिलीं. परंतु माझ्या विवेचनासाठीं हीं वर्गीकरणं मला उपयुक्त वाटत नाहींत. त्यांच्या नाव्यलेखनाच्या ज्या तीन अवस्था ज्ञालेल्या मला दिसतात त्यांतील भिन्नतेकडे माझे लक्ष चटकन जातं. १८९३ सालीं खाडिलकरांनी “सवाई माधवरावांचा मृत्यु” हें नाटक लिहिलं. परंतु नाटककार म्हणून त्यांची ओळख सामान्य जनतेला त्यावेळीं ज्ञाली नव्हती. हें नाटक १९०६ सालीं रंगभूमीवर आलं, आणि त्याच्या मागोमाग “कांचनगडची मोहना” आणि “बायकांचं बंड” हीं नाटकं आलीं तेव्हां लोक त्यांना नाटककार म्हणून ओळखू लागले. पण अजूनही उदयोन्मुख नाटककार याहून अधिक मानाची पदवी त्यांना मिळाली नव्हती. पहिल्या दर्जाच्या सामन्यांत शतक केल्यावांचून क्रिकेट खेळणारा पूर्णर्थानं लोकांपुढे येत नाहीं, त्याप्रमाणेच एखादं नाटक विशेष गाजल्यावांचून नाटककार ही पदवी लेखकाला मिळत नाहीं. ही पदवी खाडिलकरांना त्यांच्या “कीचकवध” नाटकानं १९०७ सालीं मिळवून दिली. किलोस्करांचं ‘सौभद्र’ किंवा देवलांचं “शारदा” जसं विलक्षण गाजलं त्याप्रमाणेच-किंवद्दुना त्यापेक्षां कितीतरी अधिक-खाडिलकरांचं ‘कीचकवध’ गाजलं. या नाटकानं लोकांच्या अंतःकरणाची विलक्षण पकड घेतली, आणि येथून खाडिलकरांचा वैभवकाल सुरु झाला. या नंतरची त्यांची “भाऊबंदकी,” “मानापमान,” “विद्याहरण,”

“ स्वयंवर ” ही नाटक एकाहून एक अधिक गाजत गेली. ही नाटक म्हणजे खाडिलकरांच्या रंगभूमीवरील पराक्रमाची सारखी चढत गेलेली कमान होय; आणि १९१६ साली रंगभूमीवर आलेलं त्यांचं ‘स्वयंवर’ नाटक म्हणजे तर त्यांच्या कीर्तीचा परमोच्च विंदु म्हणावा लागेल. या सुमारे दहा वर्षांत त्यांच्या लेखनाला अगदी अपूर्व असा वासंतिक बहर आला होता. त्यांच्या लेखणीच्या भर जवानीचा, अगदी सुसमुसणाऱ्या तारुण्याचा हा काळ होता. मला पुळकळदां वाटतं की ‘स्वयंवर’ नाटक लिहिल्यानंतर खाडिलकरांनी आपल्या लेखणीला विश्रांति दिली असती तर बरं झालं असतं. एखाद्या सेनापतीनं शौर्याची आणि कौशल्याची शर्य करून एखादी चिरस्मरणीय लढाई जिंकली, आणि ती जिंकून परत आल्यावर त्यानं पुन्हां शब्द हातीं घेतलं नाहीं तर त्याची दिगंत कीर्ति राहते.) उलट त्या बहादुरीनंतर त्यानं आणखी लढाया केल्या आणि त्याच्या वाढ्याला पराजय आला तर त्याच्या कीर्तीत वैगुण्य निर्माण होतं. त्याचे पराजय दृष्टिआड ठेऊन त्यानं जिंकलेल्या मोठमोळ्या लढायांचं स्मरण ठेवण्याचा प्रयत्न लोकांना करावा लागतो. खाडिलकरांच्या बाबरीत असंच झालं आहे. “ स्वयंवर ” नाटकानंतर त्यांचं एकही नाटक त्या टिपेला जाऊन पोचलं नाहीं. “ कीचकवधा ” पासून चढत गेलेली कमान स्वयंवरानंतर सारखी उत्तरतच गेली. “ द्रौपदी ”, “ सवतीमत्सर ”, “ मेनका ”, “ सावित्री ” या सगळ्या उत्तरत्या कळेच्या पायऱ्या ठरल्या आणि “ त्रिदंडी संन्यास ” या नाटकांत तर खाडिलकरांनी आपल्या कीर्तीचा ‘स्वयंवरा’ च्या वेळचा कळस आपल्या हातांनी साफ जमीनदोस्त करून टाकला ! १९०७ ते १९१६ या दहा वर्षांच्या अवधीला खाडिलकरांच्या नाव्यलेखनाचा वासंतिक बहर म्हटलं तर त्यानंतरच्या काळाला शिशिरावस्था म्हणावी लागेल. हा काळ खाडिलकरांच्या नाव्यलेखनाचा झपाव्यानं वाढणारा वृद्धापकाल वाटतो. या काळांत त्यांची प्रतिभा सारखी अधिकाधिक गलितांग होत गेली. एका बाजूला “ कीचकवध ” “ भाऊवंदकी ” “ मानापमान ” “ विद्याहरण ” आणि “ स्वयंवर ” हीं पांच नाटक ठेवली आणि दुसऱ्या बाजूला ‘ द्रौपदी ’ ‘ सवती-मत्सर ’ ‘ मेनका ’ ‘ सावित्री ’ आणि ‘ त्रिदंडी संन्यास ’ हीं पांच नाटक ठेवलीं तर त्यांतली तफावत मनाला दुःख देणारी आहे. पहिल्या पंचकडीकडे पाहिलं

असतां खाडिलकरांच्या नाव्यकौशल्याला, कल्पकतेला आणि कवित्वाला अगदी वहर आलेला दिसतो. ] जेथे मोठमोळ्या वृक्षावर चढलेल्या सान्या वेळी फुलांनी बहरल्या आहेत, हवेंत मत्त सुंगंध दरवळले आहेत, पक्ष्यांचे सुखर ऐकूं येत आहेत, सरोवरांत कमलिनी फुलल्या आहेत, आणि छोटे छोटे निझर वहात आहेत, अशा एखाद्या रम्य उपवनांत आपण आहोंत असं वाटतं [उलट दुसऱ्या पंचकडीकडे पाहिलं कीं जिकडेतिकडे वठलेलीं झाडं, शुष्क झालेल्या प्रवाहांचीं कोरडीं पात्रं, पालापाचोळा, रानगवत आणि वान्याचा भकास आवाज अशा देखाव्याकडे आपण पहात आहोंत असं वाटतं.] मृच्छकटिक नाटकांतील ऐन वैभवांतला चारुदत्त आणि अखेर ज्याच्या घरांत दिवटी पेटवायला तेलाचा थेंब उरला नाहीं असा चारुदत्त या दोहोंत मनाला विषणु करणारी जी तफावत आहे तीच खाडिलकरांच्या नाव्यलेखनाची वासंतिक अवस्था आणि शिशिरावस्था यांत आहे. अशा दोन अवस्था एका श्रेष्ठ नाटककाराच्या वाव्याला याव्यात याचा सकृतदर्शनीं चमत्कार वाटतो.

‘सकृतदर्शनीं वाटतो’ असं मी म्हणतो याचा अर्थ असा कीं थोडासा खोल विचार केला असतां या चमत्काराची संगति लागण्यासारखी आहे. १९२० सालापर्यंतचे नाटककार खाडिलकर, आणि त्यानंतर सोळा वर्षात नाव्यलेखन करीत राहिलेले खाडिलकर या दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्ति होत्या. या दोन वेगवेगळ्या कालखंडांतील नाव्यलेखनामागची खाडिलकरांची भूमिका भिन्न होती. खाडिलकरांचं नाव्यलेखन प्रारंभापासून अखेरपर्यंत सहेतुक होतं. तथापि ही त्यांची सहेतुकता वेगवेगळ्या अवस्थांतून गेलेली आपल्याला दिसते. समाजाच्या सद्यःस्थितिविषयीं कांहींतरी उद्भवोधक लिहिण्याची त्यांची नेहमींची इच्छा होती; परंतु सरळपणे त्या स्थितीचं चित्र उभं करणारं सामाजिक नाटक त्यांनीं कधीं लिहिलं नाहीं, तर ऐतिहासिक अगर पौराणिक कथानकाचा आधार घेऊन समाजाला जे कांहीं सांगावयाचं तें त्यांनीं पर्यायानं आणि लक्षणेन सांगितलं. हें त्यांचं तंत्र अखेरपर्यंत कायम राहिलं, परंतु या एकाच तंत्रानं लिहिलेलीं दोन भिन्न भिन्न कालखंडांतीलं त्यांचीं नाटकं यशाच्या दृष्टीनं एकाच पातळीवर राहिलीं नाहींत. याला एक

मोठं महत्त्वाचं कारण झालेलं आहे. १९०७ पासून ते १९१६ पर्यंतच्या काळांत आणि पुढेही खाडिलकरांनी प्रचारासाठीचं नाटकं लिहिलं खरी, परंतु पहिल्या कालखंडांत नाव्यकृतीचा प्रधान गुण रससिद्धि होय व प्रचाराचा वेल लालित्याच्या वृक्षाच्या आधारानंतर चढला पाहिजे ही जाणीव त्यांच्या ठिकाणी होती; परंतु उलट 'द्रौपदी' नाटकापासून त्यांची ही जाणीव सुरुत चालली आणि अखेर अखेर या जाणिवेला ते इतके पारखे झाले की, त्यांची नाटकं प्रभावी प्रचाराही करूऱ शकलीं नाहींत आणि रससिद्धीविषयीं संपूर्ण उदासीनताच नव्हे तर वेपर्वाई त्यांच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे त्यांची नाटकं रुक्ष, नीरस, प्रयोगाच्या लायकीचीही नव्हेत आणि वाचनाच्या लायकीचीही नव्हेत अशी झाली.

खरोखर 'द्रौपदी', 'सत्वपरीक्षा', 'मेनका', 'सावित्री' आणि 'त्रिदंडी संन्यास' या पांच नाटकानां मराठी साहित्यांतल्या तिसऱ्या-चौथ्या श्रेणीच्या नाटकांमध्येही बसवितां येणार नाहीं. टिळकांचे उजवे हात खाडिलकर गांधींच्या राजकीय तत्त्वज्ञानांत समरस झाले यावद्दल आनंद मानावयाचा कीं विषाद हा प्रश्न राजकारणाच्या क्षेत्रांतला आहे. त्याच्याशीं मला कांहीं कर्तव्य नाहीं. बोलायचंच झाले तर मी असं म्हणेन कीं, खाडिलकरांनी जितक्या कठोरपणानं टिळकांच्या राजकारणाचं सोयरसुतक झटकून टाकलं तितक्या कठोरपणानं त्या वेळच्या महाराष्ट्राच्या इतर पुढाच्यांनी ती गोष्ट केली असती, आणि त्यांनी निःसंकोचपणानं गांधींचं अनुयायित्व पत्करलं असतं तर महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणाचा, योगक्षेमाचा आणि भास्याचा रंग फार निराळा दिसला असता. परंतु खाडिलकरांचं राजकारण हा प्रस्तुत विवेचनाचा विषय नाहीं. त्यांच्या नाव्यलेखनाचे गुणावगुण ठरविष्याचा आपला हेतु आहे. हा हेतु लक्षांत ठेवून शुद्ध टीकाशास्त्राच्या दृष्टीनं जे विधान करतां येईल आणि केलंच पाहिजे तें असं कीं, खाडिलकरांनी गांधींचा पंथ स्वीकारला नसता तर त्यांच्या नाव्यलेखनाची अखेर जी दुर्दशा झाली ती कदाचित् ठळली असती. असं मी म्हणतों याचं कारण हें कीं गांधीवादी बनल्यानंतर खाडिलकरांनी एक एक पौराणिक कथा घेऊन गांधीवादांतल्या एकेका तत्त्वाचा प्रचार करण्यासाठी

त्या त्या कथेवर शुद्ध बलात्कार केलेला आहे. गांधीवाद कितीहि उदात्त आणि थोर असला तरी रंगभूमीला अनुकूल अशा तन्हेचा नाञ्चांश त्यांत नाही. परंतु खाडिलकरांना हा विवेक संभाळतां आला नाही. प्रचाराचा अद्भुतास त्यांनीं केला. तो अद्भुतास त्यांना स्वतःला भोवला, त्यांचीं अखेरचीं नाटक करणाऱ्या कंपन्यांना भोवला, मराठी नाञ्चसाहित्याला भोवला.

खाडिलकरांच्या अंतःकरणांत दोन निरनिराळ्या प्रवृत्तिप्रथमपासून होत्या. त्यापैकीं उत्कट काव्यात्मता ही एक होय, आणि तीव्र प्रचारबुद्धि ही दुसरी होय. या दोन्ही प्रवृत्तिं जोंपर्यंत एकमेकीला संभाळून सहकार्यांने त्यांच्या मनांत नांदत होत्या तोंपर्यंत त्यांनीं एकाहून एक सरस आणि चित्तवेधक यशस्वी नाटकं लिहिलीं. परंतु खाडिलकरांनीं गांधीवादाची दीक्षा घेतल्यापासून त्यांच्या मनांतली प्रचारवादाची बुद्धि तेवढी वाढत गेली व काव्यात्मतेचा लोप होऊं लागला. एकाच शरीरांत डॉ. जेकील आणि मि. हाईड या दोन व्यक्ती नांदत्याची स्त्रीवृहन्सन नांवाच्या लेखकाची रम्यकथा आपण वाचतों, त्या कथेतल्याप्रमाणे दोन भिज्ब भिज्ब व्यक्ति खाडिलकरांच्या ठिकाणीं होत्या. ‘मानापमान’ नाटकांतल्या पहिल्या ईशस्तवनाच्या प्रवेशांत (‘पंचशरें गद्यवरें वश जी ज्ञाली। नाञ्चकला कविकृष्णा माला घाली।’) असं स्वतःचं वर्णन खाडिलकरांनीं सूत्रधाराच्या तोंडीं घातलं आहे. खाडिलकरांच्या टीकाकारांना त्यावेळीं तें वर्णन दर्पेक्तीचं वाटलं होतं; अजूनही किल्येकांनां तसं तें वाटत असेल. मला तसं वाटत नाहीं. ‘कवि’ या पदावर खाडिलकरांचा खचित अधिकार आहे; आणि त्यांच्या ठिकाणचं कवित्व जेव्हां ऐन बहराला आलेलं होतं तेव्हां त्यांच्या लेखणीनं किती रम्य विलास केले ते मी यथावकाश पुढे सांगणार आहे. परंतु खाडिलकरांच्या ठिकाणीं ऊयाप्रमाणे ‘कविकृष्ण’ ही एक व्यक्ति होती त्याप्रमाणेच वृत्तपत्रकार आणि राजकारणी ‘कृ. प्र. खाडिलकर’ ही एक दुसरी व्यक्ति होती. कृ. प्र. खाडिलकर जोंपर्यंत कविकृष्णाच्या कहांत होते तोंपर्यंत एकाहून एक सरस अशा नाट्यकृति निर्माण झाल्या. परंतु पुढे कविकृष्णाचा अस्त झपाट्यानं होत गेला. खाडिलकरांची लेखणी कवीची रंगदार लेखणी राहिली नाहीं, त्यांच्या लेखणीला केवळ वृत्तपत्रकाराच्या आणि

प्रचारकाच्या रुक्ष लेखणीची रया आली; आणि डॉ. जेकीलपासून सर्वस्वी विभक्त झालेल्या मि. हाईडनं ज्याप्रमाणे अनाचारांचा कळस केला त्याप्रमाणे खाडिलकरांनी एकाहून एक गचाळ आणि नीरस नाटकांना जन्म दिला.

त्यांच्या अखेरच्या पांच नाटकांत गुण शोधून काढायचे म्हटलं तरी सांपडत नाहीत. कथारचना, विनोद, भाषाशैली, पद्यरचना, या सर्व वाबतींत लालित्याकडे नव्हे तर सामान्य प्रयोजकपणाकडे ही त्यांचं काढीचं लक्ष राहिलं नाहीं, आणि त्यांच्या अंगीं वेजबाबदार धसमुसळेपणा आला. कथानकाच्या वाबतींत त्यांनी स्वतंत्र सृजनशक्ति केल्हांच दाखविली नाहीं. “मानापमान” लिहितांना त्यांनी आपली ती शक्ति थोडीशी चाचपून पाहिली, पण तो प्रयत्न हास्यास्पद ठरला, व त्यानंतर तें आपलं काम नव्हे ही गोष्ट उमजून त्या वाटेला ते पुन्हां कधीं गेले नाहींत. जुनं पौराणिक किंवा ऐतिहासिक कथानक घेऊन त्याची घडी उस्कटून चालू परिस्थितीला लागू पडेल अशी त्याची नवी घडी घालायची, हाच उद्योग त्यांच्या बुद्धीला पेलत होता, व साधत होता, आणि तोच त्यांनी निरंतर केला. म्हणजे त्यांची भूमिका नवा माल बनविणाऱ्या कारखानदाराची नव्हती, तर जुना माल लखफख करून सुंदर कपाटांत आकर्षकपणे मांडून खपविणाऱ्या चतुर व्यापाराची किंवा विक्रेत्याची होती. पण ही भूमिका पार पाडतांना “स्वयंवर” नाटकापर्यंत कल्पकता, योजकता, रसिकता, इत्यादि गुणांचा ते फार कसोशीनं उपयोग करीत असत, आणि म्हणून नवीन झिलई देऊन त्यांनी रंगभूमीच्या बाजारपेठेंत मांडलेलीं जुनीं आख्यानं ताबडतोब यशस्वी ठरत असत. पण त्यांच्या लेखनांतलं गांधीयुग सुरुं झाल्यापासून त्यांनी कल्पकता, योजकता, रसिकता या गुणांची मुळी रजाच घेतली. “अमुक अमुक आख्यानांत शिष्टसंमत फेरफार करून अमुक नाटक लिहिलं आहे.” हें त्यांच्या प्रत्येक नाटकाच्या प्रस्तावनेंतलं ठरलेलं वाक्य पूर्वी होतं. पण “द्रौपदी” पासून “शिष्टसंमत फेरफार” करण्याच्या ऐवजीं ते हव्या त्या पौराणिक कथेची ‘स्वयंसंमत चीरफाड’ करूं लागले. घे एका जुन्या पौराणिक कथेची चौकट, कोंब त्या चौकटींत गांधींच्या आचारशास्त्रांतला एखादा एकांगी विचार, आणि ही जबरदस्ती करतांना कर त्या चौकटींचं वाटोलं, असा खाक्या त्यांनीं चालूं केला.

उदाहरणार्थ, त्यांचं 'द्रौपदी' नाटक घेऊ. पांडवांनीं राजसूय यज्ञ केला त्यावेळीं त्यांचं वैभव पाहून कौरव मत्सरानं जवळे लागले, आणि कपटव्यूत खेळून त्यांनीं पांडवांचं सर्व वैभव जिंकलं व त्यांना वनवासांत आणि अज्ञातवासांत जायला लावलं, अशी मूळ महाभारतांतली कथा आहे. ही मूळ कथा अगदीं साधीसुधी, मानवी स्वभावाशीं पूर्णपणे सुसंगत, म्हणून तर्कशुद्धीला पटणारी अशी आहे. परंतु या साध्या कथेच्या द्वारे गांधीच्या अहिंसेचा प्रचार करण्याचं खाडिलकरांनीं योजिलं. त्यांच्या या योजनेवद्दल भांडण असण्याचं कांहीं कारण नाहीं. मूळ आख्यानाचा गोडवा, सुसंगति, तर्कशुद्धता कायम ठेवून त्यांनीं हा चमत्कार करून दाखविला असता तर कुणीही त्यांची पाठ थोपटली असती. परंतु खाडिलकरांना तें साधलं नाहीं. एक तर हिंसा-अहिंसा या वादाशीं मूळ कथेचा यत्किंचित् संबंध नाहीं. ह्यामुळे जें मूळांतच नाहीं तें त्यांत जबरदस्तीनं कोंवण्याचा खाडिलकरांचा अद्वाहास अशिष्ट होता. कारण हा अद्वाहास करतांना त्यांना मूळ महाभारतांतल्या द्रौपदीच्या चित्रावर नव्हे नव्हे ते रंग फासावे लागले. वरं इतकं करूनही त्यांचीं आपल्या नाटकाची बांधणी निर्देष आणि चिरेवंद केली असती तर त्या कौशल्याचं कौतुक आपण केलं असतं. परंतु तीही गोष्ट त्यांनीं केली नाहीं. द्रौपदीचे एकंदर तीन अंक आहेत. या एकेका अंकाची अखेर खाडिलकरांनीं कशी कशी केली आहे तें पाहिलं असतां त्यांच्या ह्या नाटकाची बांधणी किती गांवठी आणि ठिसूळ झाली आहे तें कळण्यासारखं आहे. पहिल्या अंकांत मयसभेत दुर्योधनाची फजिती होते, ती पाहून द्रौपदी ल्याला हंसते, तें हंसणं असव्य होऊन दुर्योधन संतप्त होऊन भांडण काढतो आणि आव्हान देतो कीं, श्रीकृष्णाएवजीं माझी अग्रपूजा पांडवांनीं केली नाहीं, तर त्यांच्याशीं मी युद्ध करीन, आणि द्रौपदी त्याचं तें आव्हान स्वीकारून त्यास सांगते कीं, पांडव नेहमीं श्रीकृष्णाचीच अग्रपूजा करतील. या ठिकाणीं पहिल्या अंकाचा पडदा पडतो. पण दुर्योधनाच्या बायकोला भीति वाटते कीं, युद्धांत आपला नवरा कदाचित् प्राणास मुकेल; म्हणून ती आणि शकुनि संगनमत करून युद्धाएवजीं वूत खेळण्याची तडजोड काढतात. श्रीकृष्णाच्या अग्रपूजेचा मान दुर्योधन मान्य करीत असेल तर संग्राम टाळण्यासाठी वूताच्या योजनेला संमति द्यायला

आपण तयार आहोत असं द्रौपदी सांगते, व यूत व्हावयाचं ठरतं. या ठिकाणीं दुसरा अंक संपतो. तिसऱ्या अंकांत यूत होतं, पांडव सर्वस्व गमावतात, दुःशासन राजसभेत द्रौपदी-वस्त्रहरण करतो, श्रीकृष्ण वस्त्रहरण होऊं देत नाहीं आणि अखेर पांडव वनवासाला निघेतात. नाटकांतल्या प्रत्येक अंकाच्या शेवटीं उत्कंठा वाढवीत नेण्याचं कौशल्य या एकंदर मांडणींत कोठें तरी आहे कां तें पहा. उलट पहिल्या अंकांतील द्रौपदी आणि दुसऱ्या अंकांतील द्रौपदी यांत इतकी विसंगति आहे कीं, त्या विसंगतीमुळे नाटकांत विलक्षण विस्कळित-पणा आलेला आहे कृष्णाची अग्रपूजा सर्वांनी मान्य केलीच पाहिजे या हृद्वासाठीं जी द्रौपदी खाडिलकरांच्या नाटकाच्या पहिल्या अंकांत युद्धाला तयार झाली ती एकदम दुसऱ्या अंकांत जुगाराला तयार होते हें मनाला कधीं पटण्यासारखी नाहीं, या कोलांटी उडीचं पुष्कळ समर्थन खाडिलकरांनीं तिच्या तोंडीं घातलं आहे. खाचा सारांश एवढाच आहे कीं, “श्रीकृष्णाच्या अहंकारामुळे संग्राम झाला असा दुलौंकिक व्हावयाला नको... श्रीकृष्णाचा स्तुतिपाठ वै-न्यांनाही आपण करावयाला लावला—वरपांगी कां असेना—तेवढा तरी करावयाला लावला तरी गुरु-दक्षिणा दिल्यासारखी नाहीं कां होणार?... श्रीकृष्णासारख्या गुरुच्या शिकवणुकीचा फैलाव करण्याचें आपलें काम सुलभ व्हावें म्हणून... पांडवांनीं दारिद्र्याची दीक्षा घ्यावी.” हें समर्थन कुणाच्या तर्कबुद्धीला पटण्यासारखी आहे? एक तर यूत खेळायला मिळत असेल तर श्रीकृष्णाची स्तुति करतों असं म्हणणाऱ्या दुर्योधिनाची कृष्णस्तुति द्रौपदीला पुरेशी वाटते, असं समजणं मूर्खपणाचं आहे. शिवाय श्रीकृष्णाच्या अभिमानाखातर पांडवांनीं युद्ध केलं तर लोक नांवं ठेवतील असं द्रौपदीला वाटलं असं समजणं दुप्पट मूर्खपणाचं आहे. आणि पांडव वनवासांत गेले म्हणजे कृष्णचरित्राच्या शिकवणुकीचा त्यांना अधिक फैलाव करतां येईल असं द्रौपदीनं म्हणावं हा मूर्खपणाचा कळस आहे. पण खाडिलकरांना या आख्यानांत शब्दपराडमुखतेचा आणि अहिंसेचा संदेश घालवयाचा होता. शिवाय ‘कौंग्रेसनं वनवासांत जावं’ ही जी गांधींची घोषणा ‘द्रौपदी’ नाटकाच्या जन्माच्या वेळीं हवेंत होती तिचाही त्यांना प्रचार करावयाचा होता. म्हणून युक्तायुक्ततेचा विचार पार झागाऱ्हन देऊन त्यांनीं ते दोन संदेश कोंबले आपल्या नाटकांत, आणि महाभारतांतल्या एका शोकपूर्ण पण रम्य प्रसंगाचा पुरता विचका त्यांनीं कहन याकला!

## नाट्यकृति

स्त्रां

दो दि

‘मेनका’ नाटकांतही त्यांनी मूळ आख्यानावर असाच अत्याचार केला. विश्वामित्रानं तपश्चयेच्या जोरावर प्रतिसृष्टि निर्माण केली, या गोष्टीची इंद्राला भीति वाटली, व विश्वामित्राच्या तपश्चयेचा भंग करण्यासाठीं त्यानं मेनकेला पाठविलं, एवढंच मूळ कथानक आहे, आणि त्याच्या साधेपणामुळे आणि सुसंगतीमुळे त्याला रमणीयता आली आहे. पण खाडिलकरांनीं त्या मूळ आख्यानाची पार उलटापालड करून टाकली, आणि विश्वामित्राला आपला कोध जिंकण्याची शिकवणूक देण्यासाठीं आणि मृत्युलोकांतील मरणाचं सुख उपभोगण्यासाठीं मेनका इंद्रानं पाठविली म्हणून नव्हे तर स्वेच्छेनं हट्ट धरून आली, अशा उलट्या तिरपगऱ्या कल्पनेवर त्यांनी आपल्या नाटकाची उभारणी केली. यामुळे कथानकाच्या बांधणींत तर यत्किंचित्ही आकर्षण राहिलं नाहींच, पण शिवाय विश्वामित्र आणि मेनका यांचं प्रेम कसं जुळत गेलं तें दाख-विण्यासाठीं अनेक मूर्ख प्रकार खाडिलकरांना नाटकांत करावे लागले. खाडिलकरांची मेनका विश्वामित्राच्या दृष्टीस न पडतां त्याची सेवा करायला रहाते; एकदा समोरून विश्वामित्र येत आहे आणि त्याच्या वाटेतून दूर होणं तर शक्य नाहीं अशा पेंचप्रसंगांत सांपडल्यामुळे ती विहिरींत उडी घेते, विश्वामित्र तिला वाहेर काढतो आणि ती त्याला म्हणते, “तुम्ही माझा हात धरलात, पाणिग्रहण केलंत, आजपासून मी तुमची वायको झाले हे कबूल करा.” या प्रसंगांत कल्पकता आहे, कीं चातुर्य आहे, कीं काव्य आहे? हा प्रवेश रंगभूमीवर पहाताना तर एकीकडे हंसू येत असे आणि दुसरीकडे लेखकाच्या काव्यविषयक दिवाळखोरीची चीड येत असे. पण खाडिलकरांना गांधींचा शांतिपाठ या नाटकांत म्हणावयाचा होता. त्यांनीं तो दावून म्हटला. आपल्या नाटकाचं वांगं होतंय याची शुद्ध त्यांनीं ठेविली नाहीं.

‘सावित्री’ आणि ‘त्रिदंडी संन्यास’ हीं नाटक लिहिताना त्यांनीं असाच रानदांडगेपणा केला आहे. ‘त्रिदंडी संन्यास’ हे नाटक लिहिण्याचा अविचार खरोखर त्यांनीं करावयास नको होता. सुभद्रा-हरणाच्या आख्यानावर किलेस्करांनीं एक सुंदर नाटक आधीं लिहिलं असताना त्यांनीं या विषयाला हात घालावयाला नको होता. वरं घातला तर किलेस्करांहून सवाई करामत

तरी त्यांनीं करून दाखवावयास हवी होती. पण तें राहिलं दूरच, आणि असं कांहीं ओगळ, गांवठी नाटक खाडिलकरांनीं तयार केलं कीं तें नाटक म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा मृत्युलेखच म्हणावा लागेल ! पण गांधींच्या उपवासाची आणि मौनाची तरफदारी त्यांना करायची होती, आणि म्हणून सुभद्रेन उपवासाच्या तपश्चयेन अर्जुन पति मिळविला असं त्यांनीं आपल्या नाटकांत खुशाल दाखविलं ! एका अत्यंत सुंदर कथावस्तूचं याहून भयंकर विडंबन करतां येईल असं मला वाटत नाहीं.

खाडिलकरांच्या नाव्यलेखनांतील विनोदाची बाजू फारशी मजबूत कधींच नव्हती. तथापि कामापुरता आणि दुसऱ्या दर्जाचा विनोद कां होईना, ते करू शकत असत, आणि क्वचित् प्रसंगीं त्यांच्या विनोदांत आल्हादकारक चमकी येत असे. परंतु अखेरच्या पांच नाटकांत त्यांच्या नाव्यलेखनाच्या या अंगाला अगदीं पक्षघात झाला. या नाटकांत त्यांनीं ज्या विनोदाची योजना केली आहे त्यांतून हास्यरस यत्किंचित्तही निर्माण न होतां तो बिलकुल हास्यास्पद मात्र झाला आहे. ‘मेनका’, ‘सावित्री’ आणि ‘त्रिदंडी संन्यास’ या नाटकां-तत्त्वां त्यांच्या विनोदाला तर बीभत्स, हिडिस, किळसवाणं स्वरूप आलेलं आहे.

पद्यरचनेच्या बाबतींत खाडिलकरांच्या मस्तकावर शारदेचा मोठासा वरदहस्त केव्हांच नव्हता. तथापि ‘मानापमान’, ‘विद्याहरण’ आणि ‘स्वयंवर’ या तीन नाटकांत त्यांनीं आपली पद्यरचनेची कामगिरी दक्षतेनं पार पाडली होती. किर्लेस्कर-देवळांप्रमाणे त्यांच्या पद्यांतून प्रसादाचे पाञ्चर कुटणे शक्य नव्हतं. तथापि आपल्या पद्यरचनेत कल्पकता आणि सौष्ठृत आणण्याचा त्यांनीं मनःपूर्वक प्रयत्न केला होता. या तीन नाटकांपैकीं प्रत्येक नाटकांत तीन चार पदं तरी अशी होती, कीं जी ऐकतांना अर्थचमकृति आणि नादमाधुर्य यांचा प्रत्यय येऊन रसिक श्रोत्यांनीं माना डोलवाव्या. परंतु अखेरच्या पांच नाटकांत त्यांची ही प्रयत्नशीलतादेखील शिळ्क राहिली नाहीं. अर्धशृण्य, रसहीन, सर्वस्वी निकृष्ट अशा पद्यरचनेचा त्यांनीं अगदीं कळस करून सोडला.

इतकंच नव्हे तर, त्यांची अभिजात लेखनशैली देखील राजापूरच्या गंगेप्रमाणे गुप्त झाली. 'द्रोपदी' नाटकापासून ते कांहीं चमत्कारिकच गद्य लिहूं लागले. (वाक्याला कर्ता, कर्म, कियापद या तीन गोष्टी असल्या पाहिजेत हा साधा नियम देखील ते मानीनातसे झाले.) त्यांच्या या भयंकर गद्याचे नमुने पाणिनीने वाचले तर त्याच्या तोंडचं पाणी खचित पळेल. त्यांच्या गद्यांत स्वल्पविराम, अर्धविराम हीं विरामचिन्हंही खांनीं शिल्क ठेवली नाहींत. दोन दोन, चार चार शद्वापुढे डॅश द्यायचा आणि अशा पांच पंचवीस तुकज्यांचं एक भाषण तयार करायचं, हा विचित्रच खाक्या खांनीं सुरुं केला, आणि अखेरपर्यंत असलीच भाषा खांनीं लिहिली. तारेच्या मजकुरांत ज्याप्रमाणे 'स्टॉप' 'स्टॉप' असे शद्व येतात, त्याप्रमाणे त्यांच्या लिहिण्यांत सारखे डॅश येऊं लागले. 'त्रिदंडी सन्न्यास' या नाटकांतलं कोणतंही पान उघडून पहा, तुम्हांला जिकडे तिकडे डॅशच डॅश दिसून येनील. हें भयंकर गद्य वाचताना ज्या मोटरीच्या पाईपमध्ये कचरा सांचलेला आहे अशी मोटर ड्रायव्हर अट्ठाहासानं चालवूं लागला म्हणजे ती जशी धसकू धसकू करीत, हिसके देत चालते तसा कांहीं तरी प्रकार अनुभवास आल्यासारखं वाटतं. ही गचकणारी, हिंदकळणारी भाषाशैली खाडिलकरांना कशी प्रिय झाली, आणि त्यांच्या पूर्वीच्या अप्रतिम नव्हे तरी पुरेशा प्रवाही आणि प्रभावी भाषेचा संपूर्ण लोप कसा झाला हें खरोखरी एक मोठं कोडं आहे. या कोऱ्याचं उत्तर असलंच तर असं आहे कीं खाडिलकरांची सौदर्यदृष्टीच खलास झाली. किंवा असं म्हणूं कीं विकृत झाली. जें हिडिस आणि कुरूप तें त्यांना सुंदर दिसूं लागलं. असं सांगतात कीं, (चित्रकाराची दृष्टि वार्धक्यामुळे एखादे वेळीं अशी विकृत होते कीं वस्तूतले सुंदर रंग त्याला दिसेनातसे होतात.) रंगाच्या बाबतींत तो आंधळा होतो. खाडिलरांच्या बाबतींत असाच कांहींसा प्रकार झाला. त्यांना रस दिसेनासे झाले. प्रचाराचं एकच वेड खांनीं घेतलं. आणि त्या वेडापुढे ते जेव्हां काव्याची आणि रसाची प्रतिष्ठा ठेविनातसे झाले तेव्हां जणूं सरस्वतींत खांना शाप दिला कीं, तुझ्या नाटकांत रससिद्धि कर्धीच होणार नाहीं. खाडिलरांचीं अखेरचीं पांच नाटकं म्हणजे एका शापदग्ध लेखकाच्या नाळ्यकृति आहेत.

या सर्व गोष्टींचा विचार केला म्हणजे मला असंच म्हणावंसं वाटतं की, खाडिलकरांच्या एकंदर नाव्यसंसारांत मर्मज्ञ रसिक असे कविकृष्ण आणि रुक्ष हड्डी असे कृ. प्र. खाडिलकर अशा दोन असामी पहिल्यापासून वावरत होत्या. त्या अन्योन्याश्रयानं जोंपर्यंत नांदत होत्या तोंपर्यंत त्यांच्या नाव्यकृति रमणीय ठरल्या; परंतु त्या दोन्ही असामींची फारकत झाली, कविकृष्ण अंतर्धान पावले व कृ. प्र. खाडिलकरांचा अनिर्बंध संचार सुरु झाला तेव्हां त्यांच्या नाव्य-संसाराच्या रथाचं एक चाकच मोडल्यासारखं झालं, आणि खाडिलकरांनी जरी अद्वाहासानं १९३६ सालापर्यंत तो रथ हांकला तरी त्यांचा पराक्रम संपुष्टांत आला आणि शेवटीं त्यांच्या साहिल्याच्या मूळच्या रम्य उद्यानाला सर्वस्वी उदास, भग्याण अशी शिशिरावस्था प्राप्त झाली.

खाडिलकरांच्या नाव्यलेखनाच्या अखेरच्या अवस्थेचं हैं वर्णन मनाला ताप देणारं असूनही मी केलं तें केवळ निस्पृह सत्यशोधनासाठीं. या वर्णनांत मला आनंद नाहीं. पण खाडिलकरांच्या एकंदर नाव्यलेखनाचा समुच्चयानं आढावा घेण्याच्या वेळेस त्यांच्या अखेरच्या पांच दुर्गुणी नाटकांचा विचार करणं भागच आहे. तो टाळतां येण्यासारखा नाहीं. कारण या दुर्लक्षणी नाव्यापत्तांचं जनकत्व खाडिलकरांकडे आहे. मात्र खाडिलकरांची आठवण ज्या ज्या वेळेस मला होते त्या त्या वेळेस त्यांच्याच प्रतिभेच्या कुशींत जन्म पावलेल्या एकाहून एक सुंदर आणि सुलक्षणी नाव्यकृतीच तेवढ्या मी नजरेसमोर आणतों. **(पराकमी पुरुषाचीं कांहीं मुलं वाह्यात् निघालीं तर तीं त्याचींच मुलं याविषयीं वाद घालतां येण्यासारखा नसला तरी त्या पुरुषाचं स्मरण आपण त्या मुलांचीं नांवं घेऊन करीत नाहीं, तर त्याच्या ज्या मुलांनीं त्याचं नांव गाजविलं असेल व त्याची कीर्ति वाढविली असेल त्यांचे गुण आपण लक्षांत घेतों.)** खाडिलकरांना मराठी नाव्याच्या क्षेत्रांत अद्वितीय स्थान मिळालेलं आहे, त्यांच्यावहूनची कृतज्ञता आणि आदर मराठी वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनांत सदैव रहाणार आहे तो त्यांनी खरोखरच मराठी रंगभूमीच्या शरीरावर एकाहून एक सुंदर आणि मोलाचे रत्नजडित अलंकार घातले म्हणून. त्यांच्या लेखनचंद्राला प्रचाराच्या आणि रुक्षतेच्या राहुकेतूनीं अखेर अखेर पूर्णपणे ग्रासलं हैं खरं आहे. परंतु

आपण चंद्राची आठवण ठेवतों ती प्रहगाच्या वेळची त्याची ती अनुकंपनीय अवस्था पाहून नव्हे, तर ऐन पौर्णिमेच्या रात्रीं त्याच्या रम्य चंद्रिकेच्या स्पर्शानं हजारों चंद्रकमलिनी प्रकृष्टित झालेल्या आपण पाहिलेल्या असतात म्हणून.) आपण सर्व जसे सत्यनिष्ठ टीकाकार आहोंत तसेच सहदय रसिकही आहोंत. म्हणून सत्यान्वेषणाचं ब्रत पाळताना खाडिलकरांच्या निकृष्ट नाट्यकृतींचा उल्लेख जरी अटल वाटला तरी तो केल्यानंतर खाडिलकरांच्या लेखनाची तेजस्वी चाजू आपण पाहिली पाहिजे, आणि तीच आपण अधिक लक्षांत ठेविली पाहिजे. इतकंच काय, मोऱ्या पुरुषाचा आपत्काल डोळयांनी पाहू नये असं शास्त्रवचन आहे. तेव्हां मागें एके ठिकाणी मी वापरलेली सेनापतीची उपमा वापरायची झाली तर असं म्हणावं लागेल कीं, खाडिलकरांनी पांच लढायांत स्वतःची विट्ठना करून घेतली खरी, परंतु त्यांनी कित्येक लढायांत अशी बहादुरी गाजविली कीं तिचे पोवाडे रसिकांनी नेहमीं गावेत.) एका मोऱ्या पुरुषाची अशी आख्यायिका सांगतात कीं, कांहीं एका प्रसंगाच्या निमित्तानं लोकांत तो फार अप्रिय झाला, तेव्हां स्याच्या फारा दिवसाच्या वैच्यानं खाला निरोप पाठविला कीं, “केवडी अबू घालवून वसलांत! मला तुमची फार करूणा वाटते.” तेव्हां त्यांन उलट निरोप पाठविला कीं, “तुम्हांला माझी करूणा वाटण्याचं कांहीं कारण नाहीं. आजच्या प्रसंगानं जेवढी अबू मी घालविली तेवढी मिळवायला तुम्हांला सात जन्म पुरेसे होणार नाहींत.” खाडिलकरांच्या बावतींत असंच म्हणावं लागेल. त्यांच्या अखेरच्या पांच नाटकांनीं त्यांची बेअबू झाली यावद्दल वादच नाहीं. परंतु आधींच्या त्यांच्या नाटकांनीं त्यांनीं एवढी प्रचंड कीर्ति मिळवून ठेविली होती, कीं तिच्या दोन चार धारांनीं ती बेअबू धुऊन निघावी. त्यांच्या या कीर्तींस जीं त्यांचीं नाटकं कारण झालीं त्यांचं शक्य तितक्या विस्तारानं रसग्रहण करण्यांत आपला मोठा फायदा आहे. या रसग्रहणासाठीं ‘सवाई माधवराव यांचा मृत्यु’, ‘भाऊबंदकी’, ‘कीचक वध’, ‘मानापमान’, ‘विद्याहरण’ आणि ‘स्वयंवर’ इतक्या नाटकांचं विवेचन मी करणार आहे.



## ः २ ः

नवलाची गोष्ट अशी कीं, ज्या खाडिलकरांच्या नाव्यलेखनाचा अखेरचा कालखंड त्यांच्या चहात्यांच्याही मनाला उदास आणि निराश करणारा ठरला, त्या खाडिलकरांचं अगदीं पहिलं नाटक नाव्यगुणांनी किती तरी भरलेलं होतं. ‘सर्वाई माधवराव यांचा मृत्यु’ हें त्यांचं पहिलं नाटक होय. परंतु नाटकासाठी निवडलेली ऐतिहासिक कथा विकृत होऊं नये, उलट शक्य तर तिची परिणामकता वाढावी याविषयीचं अवधान, स्वभावरेखाटनाची सफाई, नाटकांच्या बांधणींतली चमत्कृति, भाषेचा ठाकठीकपणा, इत्यादि गुण या नाटकांत प्रकर्षांनं आढळतात. शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ नाटकांतील हॅम्लेट आणि ‘ऑथेलो’ मधील यागो या धर्तींची दोन पात्रं ‘एकाच नाटकांत’ आणण्याच्या महत्त्वाकांक्षेन खाडिलकरांनी हें नाटक लिहिलं. मी असं म्हणतो कीं, खाडिलकरांनी एवढीच करामत केली नाहीं तर हॅम्लेट आणि यागो यांच्याप्रमाणेंच ऑफेलिया हें तिसरंही शेक्सपियरचं पात्र आपल्या नाटकांत यशस्वी रीतीनं आणलं आहे. कारण त्यांच्या नाटकांतला केशवशास्त्री यागो आहे, आणि सर्वाई माधवराव केवळ हॅम्लेटच नाहीं, तर ऑफेलिया देखील आहे. हॅम्लेट नाटकांत ज्याप्रमाणे नाटकवाले त्याच्या मनोरंजनासाठी येतात त्याप्रमाणे खाडिलकरांच्या नाटकांत पोवाडेवाले माधवरावाकडे येतात, व त्यांचे पोवाडे ऐकून माधवरावाच्या मनांतील नानाविषयींचा संशय आणि द्वेष भडकतात. शिवाय तिसर्या अंकांतील चौथ्या प्रवेशांत तसबीरींचा जो प्रसंग खाडिलकरांनी घातला आहे त्यामुळेंही माधवरावाच्या मनांतील संशय वढ होत असल्यामुळे हा प्रसंग मार्मिक म्हणावा लागतो. या नाटकांत माधवरावाच्या तोंडीं अशी कित्येक

स्वगत आणि उघड भाषणं आहेत कीं जीं वाचतांना हॅम्लेटची सही सही आठवण होते. तिसच्या अंकांतील चवथ्या प्रवेशाच्या प्रारंभी माधवरावाच्या तोंडीं जें स्वगत आहे तें स्वगत या साम्याच्या दृष्टीनं सुदाम वाचून पहाण्या-सारखं आहे. हॅम्लेटला ज्याप्रमाणे आपल्या आईच्या व्यभिचाराची किळस येऊन भोंवतालच्या साच्या जगाचा तिटकारा आला होता, त्याप्रमाणे आपली आई आणि सासू यांच्याशीं नानाचा वाईट संबंध असला पाहिजे या संशयानं पछाड-लेल्या माधवरावाची स्थिति झाली होती. तो म्हणतो,

“...हा पापी शनिवारवाडा सोडून, हे घाणेरडं पुणे शहर सोडून मला लांब कुठं तरी गेलं पाहिजे. ही पापी जागा जाळून राखरांगोळी केली तर—छे, कोटून हा वाडा स्वच्छ व्हायला? जाळल्यानंतर रहाणारी ती राख, ते कोळसे, त्यांच्या काळ्याकुट्ट पापाचा तो अस्सल गाळ अजिबात नाहीसा कसा करतां येईल? गंगेसारख्या महानदींत ती राख टाकली तर तो पवित्र ओघ पापमय होऊन जाईल. जमिनीत त्या राखेला गाडून टाकलं तर वसुंधरेच्या पोटांत असलेले सर्व हिरे काळे कुळकुळीत कोळसे बनतील. आकाशांत ती राख जर फुंकली तर तेजोमय सर्व तारे काळे ठिक्कर पडतील!...”

माधवरावाच्या तोंडीं अशी अनेक भाषणं आहेत. तीं वाचतांना हॅम्लेटची दुसरी आवृत्ति आपण वाचीत आहोंत असा स्पष्ट भास होतो. हॅम्लेट आणि ऑफेलिया यांच्या एका प्रवेशांतील “जा, तूं जोगीण होऊन मठांत जाऊन रहा” हे हॅम्लेटच्या तोंडचं वाक्य फार प्रसिद्ध आहे. खाडिलकरांनी आपल्या नाटकाच्या तिसच्या अंकाच्या शेवटी बरोबर याच नमुन्याचा प्रवेश घातला आहे, आणि हुबेहुब हॅम्लेटच्या तोंडीं शोभणारीं वाक्यं घातलीं आहेत. माधवराव आपल्या बायकोला म्हणतो—“जा, तूं आपल्या आईकडे जा. माझ्यावर तुझं प्रेम असेल तर माझ्या नजरेस न पडशील तितकं वर.” “माझ्या मनांत एकदां तुझ्याविषयी अतिशय प्रेम होतं. पण आतां कसचं तें प्रेम? तुझ्या हातांचा हा स्पर्श म्हणजे हजारों विचवांनीं एका ठिकाणी नांगी

मारल्यासारखा आहे. माझ्या मनांतला एक विचार जर तुला समजला तर माझ्या हाताचा स्पर्श होतांच तुझ्याही अंगाला सर्पदंशासारख्या वेदना होतील. चल, हो दूर.” “अग, आज किती दिवस या चांडाळांची पापकर्म मला समजलीं असून अजून मी सूड उगविला नाहीं, तेव्हां जिवंत काय, मेलों काय सारखाच!” या भाषणांत हुबेहुब हॅम्लेटचं चित्र उभं रहातं कीं नाहीं पहा. आणि चौथ्या अंकाच्या अखेरीस शिलंगणाहून परत आलेल्या माधवरावाला ओवाळायला खाची सासू आणि पत्नी पुढे येतात त्यावेळेस त्यावेळचीं त्याच्या तोंडचीं, “कोण वाई आपण? कोणाच्या कोण? आपल्या व्यभिचारानं कोणच्या नवच्यास रात्रंदिवस तळमळत पाडलंत?” इत्यादि भाषण, आणि पांचव्या अंकांत माधवराव वाताच्या लहरींत आपल्या बायकोची वेणी धरून “तुझे कैस वस्तूचांन काढ” इत्यादि वरलतो त्यावेळचीं त्याच्या तोंडचीं भाषण, हीं वाचलीं असतां खाडिलकरांची मधवरावाच्या ठिकाणीं हॅम्लेट आणि ऑफेलिया यांचं सुंदर मिश्रण किती कौशल्यानं केलं आहे त्याची खात्री होते. खाडिलकरांचं हे शोकांत ऐतिहासिक नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरचा नवीन उपक्रम होता. त्यांच्या हातून नंतरच्या काळांत उज्ज्वल नाळ्यलेखनाची खात्री पटविणारी ती म्वाही होती!

यानंतरचीं खाडिलकरांचीं दोन नाटक, ‘कांचनगडची मोहना’ आणि ‘बायकांचे बंड’ हीं होते. खाडिलकरांच्या नाट्यलेखनकौशल्याची वाढ व दिशा यांची बीजं या नाटकांत कुठें कुठें दिसतात, एवज्या एकाच मनोरंजक मुद्याचा विचार करण्यापुरताच या दोन नाटकांचं विवेचन मी करणार आहे. कथानकाची बांधूणी आणि स्वभावपरिपोष या दोन बाबतींत या दोन्ही नाटकांचा दर्जा बेताचाच ठेरेल. परंतु या दोन्ही नाटकांत नाट्यलेखन घटकदार, खरंग करणारा एक विविधित मसाला खाडिलकरांना सांपडला. तो मसाला म्हणजे शृंगाररस. ‘सवाई माधवराव यांचा मृत्यु’ या नाटकांत हा रस अगदींच नाहीं असे नाहीं; तथापि त्याचा आविष्कार अगदीं पुसट आहे. परंतु ‘कांचनगडची मोहना’ या नाटकांत खाडिलकरांनीं प्रथमच या रसाचा विशेष लक्षांत येण्याजोगा आविष्कार केला. या नाटकाच्या पहिल्या अंकाच्या

चौथ्या प्रवेशांत नाटकाचा नायक प्रतापराव याची बायको मोहना आपल्या मैत्रिणीसह झोंपाळयावर गाणी म्हणत बसलेली आहे, तितक्यांत प्रतापराव प्रवेश करतो, आणि तिनं म्हटलेली ओवी पुनः म्हणून दाखविण्याचा आग्रह करतो, असा जो प्रसंग त्यांनी दाखविला आहे त्यांत नवरा बायकोमधील लडिवाळ शुंगार त्यांनी मुबलकपणे चितारला आहे. हा शुंगारिक प्रवेश म्हणजे त्या नाटकाचं एक मोठं आकर्षण होतं याची साक्ष माझ्याप्रमाणे ज्यांनी त्या नाटकाचे प्रयोग पाहिले असतील ते लोक देतील. माझा असा तर्के आहे की, या नाटकापासून आपल्या नाटकांत शुंगाररसाचा उपयोग शक्य तितक्या चतुराईनं करण्याचं खाडिलकरांनी ठरविलं असलं पाहिजे. या नाटकानंतरची त्यांची सर्व नाटकं पहा, त्यांत प्रेमाचे परोपरीचे पोवाडे आणि संयमित अथवा उत्तान शुंगाररस तुम्हांला हटकून आढळेल. कीचकवध ' नाटकाची प्रकृति शोकरसात्मक नाटकाची, परंतु त्यांत देखील कीचक आणि त्याची पत्नी रत्नप्रभा यांच्या शयनमंदिरांतला मनमोकळ्या शुंगाराचा प्रवेश खाडिलकरांनी घातलेला आहे. 'द्रौपदी' हैं एकच खाडिलकरांचं नाटक चटकन माझ्या नजरेसमोर येतं की ज्यांत प्रेम आणि शुंगार यांची योजना खाडिलकरांनी केलेली नाहीं. वाकीच्या सर्व नाटकांत स्त्रीप्रेमाची महती खाडिलकरांनी परोपरीनं गायिलेली आहे. 'मानापमान' नाटकांत तर या गोष्टीचा त्यांनी अगदीं कळस करून टाकला; आणि त्या नाटकाच्या यशस्वितेचं श्रेय या गोष्टीकडे फार मोऱ्या अंशानं जातं. या नाटकांत एके ठिकाणी नायक 'धैर्यधरा' च्या तोडीं घातलेल्या एका पदांत तर खाडिलकर म्हणतात, "नसती भिज रस हे, शुंगारराजा नवदल त्याला!" प्रेम आणि शुंगार हीं लोकांची अंतःकरणं काविज करण्याची सर्वांत प्रभावी अस्त्र होत हैं 'कांचनगडची मोहना' या नाटकापासून खाडिलकरांनी ओळखलं आणि शुंगाररस हा आपला हातखंडा रस करण्याचं त्यांनी ठरविलं, असं खचित म्हणतां येईल. आपल्या नाट्यलेखनांतील हा ठरीव मसाला त्यांनी मानला व तो न चुकतां वापरला. कांदंबरीकार किंवा नाटककार आपापल्या लेखनाची खरी पकड कशांत आहे तें लोकांच्या प्रतिक्रियेचं निरीक्षण करून ठरवीत असतात, आणि कोणत्या तरी एका विशिष्ट 'फॉर्म्युल्या' चा म्हणजे

मसाळ्याचा ते निश्चय करीत असतात. यांत वावगं कांहींच नाहीं. सॉमर्सेट मॉम याच्या कथालेखनावर कोणी टीका केली, कीं या गृहस्थाचा मसाला आतां ठस्न गेला आहे. अशी टीका झाल्यावर मॉमनं आपला जो नवा कथासंग्रह प्रसिद्ध केला, त्याला मुळीं नांवच दिलं “पूर्वीचाच मसाला.” टीकाकारांच्या टीकेला याहून अधिक मार्मिक उत्तर देतां येईल असे वाटत नाहीं. तेव्हां खाडिलकरांनी प्रेम आणि शुंगार हीं आपलीं ठराविक हत्यारं ठरविलीं असे मी म्हणतों तें त्यांना दोष देण्यासाठीं नव्हे. ‘कांचनगडची मोहना’ या नाटकाचं महत्त्व मला यासाठीं मानावंसं वाटतं कीं, या नाटकांत प्रथम खाडिलकरांना आपली अमोघ अन्नं सांपडलीं. प्रतापराव आणि मोहना यांच्या शुंगारिक प्रवेशांत मोहनेच्या तोंडचं एक वाक्य मला विशेष महत्त्वाचं वाटतं. मोहना प्रतापरावाला विचारते, “या दासीच्या हातून सेवेंत तर कांहीं चूक झाली नाहीं ना ?” ‘मानापमान’ नाटकांतल्या धैर्यधर-भाभिनी यांमधील शुंगारिक प्रवेशांत बरोबर याच अर्थाचं वाक्य आहे. अभ्यासूनीं यांतलं साम्य सुद्धम पहावं.

‘कांचनगडची मोहना’ या नाटकाचं आणखी महत्त्व मला वाटतं तें अशासाठीं कीं या नाटकापासून विनोदनिर्मितीला योग्य अशा पात्रांचे नमुने खाडिलकर शोधू लागले. या नाटकांतला दादासाहेब गुडगुडी पिणारा आहे, आणि त्याच्या त्या व्यसनाचा नाटकांतील शोककारक घटना घडवून आणण्याकडे त्यांनीं जसा उपयोग केला आहे, तसाच विनोद उत्पन्न करण्याकडेही केला आहे. व्यसनी माणसाची सहज थद्वा करतां येते असे या नाटकानं खाडिलकरांना शिकवलं व त्यांची बुद्धि आणखी असल्या नमुन्यांचा शोध करू लागली. ‘बायकांचे बंड’ या नाटकांत त्यांनीं गांजा ओढणारं एक पात्र घातलं, ‘कीचकवध’ नाटकांत तंबाखूच्या पिचकाऱ्या टाकणारा ‘सिद्धपाक’ रंगविला, ‘मानापमान’ मध्ये वाहेरख्याली करणारे लक्ष्मीपुत्र रंगविले, ‘विद्याहरणा’ त दारुडा शिष्यवर आणला, ‘भाऊबंदकी’ मध्ये नमकशाळी चमकशाळी ही भांग पिणारी दुक्कल घातली, आणि ‘द्रौपदी’ नाटकांत जुगार खेळणारा अक्षपाल आणला !

‘कांचनगडची मोहना’ या नाटकात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. दादासाहेबाच्या तोंडचीं पुढचीं वाक्यं पहा : “...दारूच्या निशेसारखी बेसंवध करणारी निशा कोणचीच नाहीं. ज्याच्या पोटांत खोल लपून ठेवलेलं एखादं गुपित आहे, त्यानं तर दिवसा दारूकडे पाहतां देखील कामा नये अशी शुक्राचार्याची जी आज्ञा ती अनुभवानें खरी ठरली आहे. शुक्राचार्य दारू पीत असत म्हणूनच कचाला सजीवनी विद्या त्यांच्या पोटांतून वाहेर चब्बाच्यावर काढण्यास संधि मिळाली” या वाक्यावरून आपल्याला अर्स म्हणतां येणार नाहीं काय की ‘कांचनगडची मोहना’ हें नाटक लिहिण्याच्या वेळेपासूनच कच-देवयानी आख्यान एका खुंदर नाटकाचा विषय होण्यासारखं आहे हा विचार खाडिलकरांच्या मनांत घोळत होता ?

यानंतर ‘कीचकवध’ आणि ‘भाऊबंदकी’ हीं दोन गद्य, व ‘मानापमान,’ ‘विद्याहरण’ व ‘स्वयंवर’ हीं तीन संगीत नाटकं चर्चेसाठीं मला ध्यावयाचीं आहेत. परंतु ज्या क्रमानं तीं लिहिलीं गेलीं. त्या क्रमानं विचार करण्यापेक्षां माझ्या विवेचनाच्या सोयीसाठीं ‘भाऊबंदकी’, ‘विद्याहरण’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’ आणि शेवटीं ‘कीचकवध’ अशा क्रमानं या पांच नाटकांचा विचार करण्याचं मी ठरविलं आहे.

‘सवाई माधवराव यांचा मृत्यु’ या नाटकांतल्या नायकाची कल्पना शेक्सपियरच्या हॅम्लेट व ऑथेलो नाटकावरून सुचल्याचं त्या नाटकाच्या प्रस्तावनेत खाडिलकरांनी नमूद केलेलं आहे. यासारखी कबुली ‘भाऊबंदकी’ च्या प्रस्तावनेत आढळत नाहीं; परंतु शेक्सपियरचं ‘मॅकब्रेथ’ आणि ‘भाऊबंदकी’ यांतील साम्य वारंवार मनांत आल्यावांचून रहात नाहीं. डंकन राजाचा खून करावयास मॅकब्रेथला प्रवृत्त करणारी त्याची बायको आणि ‘भाऊबंदकी’ तील आनंदीबाई यांच्यांत पुष्कळच सारखेपणा आहे. खुनाचा प्रत्यक्ष खटाटोप न करणारा, परंतु खून झाला तर हवा म्हणणारा मॅकब्रेथ आणि ‘भाऊबंदकी’ तील राघोबादादा यांच्यांतही पुष्कळ सारखेपणा आहे. ‘मॅकब्रेथ’ नाटकांतील चेटकिणी आणि ‘भाऊबंदकी’ नाटकांत तुळोजीरावाच्या उरावर बसणारं

नारायणराव पेशव्यांचं भूत, या दोन योजनाही सारख्या वाटतात. इतकंच नव्हे तर, मँकवेथच्या दुसऱ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशांत आपल्याला खंजीर दिसत आहे असा भ्रम मँकवेथला होतो त्यावेळचं त्याचं स्वगत भाषण, नंतर खून झाल्यावर “कुठं जराशी चाहूल झालेली एकली कीं माझ्या जीवाचा असा थरकांप कां बरं व्हावा ? ” अशा प्रारंभाचं त्याचं स्वगत, आणि अखेर पांचव्या अंकांत आपल्या हातावर रक्काचे डाग दिसत आहेत व ‘अरबस्तानां-तील सर्व सुगंध फांसले तरी त्यांची घाण बुजणार नाही.’ असा भ्रम मँकवेथच्या बायकोला होऊं लागतो त्यावेळचीं तिचीं भाषणं हीं सगळी एका बाजूस ठेविलीं, आणि पेशवाईचा पोषाख गुपचुप आपल्या महालांत अंगावर चढवून राघोबादादा आरशांत पहातो त्यावेळेस त्याला स्वतःचं प्रतिबिंब न दिसतां आपले पितर दिसूं लागतात व त्या सर्वांचा वध आनंदीवाई करीत आहे असें दृश्य दिसूं लागतं, असा अतिशय मार्मिक आणि प्रेक्षकांच्या वृत्ति थराहून टाकणारा जो प्रवेश खाडिलकरांनी घातला आहे त्यावेळचीं राघोबाच्या तोंडचीं भाषणं यांच्या दुसऱ्या बाजूस ठेवलीं तर मँकवेथ, लेडी मँकवेथ आणि राघोबा व आनंदीवाई यांच्या स्वभावांच्या रूपरेखा किती सारख्या आहेत तें मनांत आल्यावांचून रहात नाहीं. खाडिलकरांच्यावर उसनवारीचा आरोप करण्याच्या हेतुनं हें साम्य मी दाखवीत नाहीं, तर दोन मोठ्या नाटककारांच्या कलाकृतींत आठळणारा समांतरपणा नेहमींच मनोरंजक व उद्बोधक असतो म्हणून हा मुद्दा मी पुढे मांडला आहे.) मँकवेथ ही शेक्सपियरची अत्यंत श्रेष्ठ कृति समजली जाते. खाडिलकरांच्या उत्तम नाटकांपैकीं एक असं ‘भाऊवंदकी’ चं वर्णन करतां येणार नाहीं. त्यांच्या मध्यम नाटकांपैकींच हें नाटक ठरलं. तें लोकप्रिय झालं परंतु ‘कीचकवधा’ च्या टिपेला तें पोंचलं नाहीं. याचं मुख्य कारण मला वाटतं तें हें कीं भाऊवंदकी नाटकांत कथानक चढत जात नाहीं तर उतरत जातं. सगळ्यांत रोमांचकारक असा जो कथानकांतला प्रसंग-नारायणराव पेशव्याचा खून-तो पहिल्याच अंकांत आटपतो, आणि पुढच्या घटना एकाहून एक कमीच रोमांचकारी असल्यामुळे नाटकाची कमान उतरतच जाते. राघोबाला आरशांत आपले पूर्वज दिसतात तो दुसऱ्या अंकांतील प्रवेश, चौथ्या अंकांतला

राघोबा आणि आनंदी यांच्यांतील प्रेमाचा प्रवेश आणि लोकमान्य ठिळकांची आठवण करून देणारा रामशास्त्री ज्या प्रवेशांत राघोबाला देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा सांगतो तो प्रवेश, एवढ्या आधारावरच नाटक पहिल्या अंकानंतर कसंबसं उभं रहातं. चौथ्या अंकांतील जो हा प्रवेश मी म्हणतों त्याच्या प्रारंभी राघोबाच्या तोंडीं जे एक मोठं स्वगत आहे तें मला एका कारणासाठीं महत्वाचं वाटतं. त्या स्वगतांत स्वतःच्या रंगेलपणाचं आणि स्त्रैणपणाचं समर्थन राघोबा करतो. ‘मानापमान’ नाटकांतील धैर्यधर चौथ्या अंकांतल्या स्वगतांत आपल्या मनाला लागलेल्या भामिनीच्या वेढाचं असंच समर्थन करतो. हीं दोनहीं भाषणं अभ्यासूनीं मुद्दाम वाचावीत. खांतील साम्य त्यांना फार मनोरंजक वाटेल.

पुष्कळांच्या मतानं ‘विद्याहरण’ ही खाडिलकरांची एक नमुनेदार ट्रॅजेडी आहे. हें नाटक कित्येक दृष्टीनीं चांगलं आहे याबद्दल वाद नाहीं. परंतु तिला नमुनेदार ट्रॅजेडी म्हणावयास माझी तयारी नाहीं. एक तर यांतील विनोद पांचट आणि वेचव आहे. इतकंच नव्हे तर कचित् ठिकाणीं हिडिस आहे. विनोदासाठीं उत्पन्न केलेलं पात्र शिष्यवर हा शुद्ध पागल आहे व अशा पागलानं कचाची कुरापत काढावी आणि तिचं निमित्त करून युवराजानं कचाला पकडावं आणि ठार मारावं हा शुद्ध पोरकटपणा आहे. कचाला नाटकाच्या शेवटीं स्वतः शुकाचार्य “तुझं धीरोदात्त चरित्र जे जे विद्यार्थी डोळ्यापुढे ठेवतील” इत्यादि शिफार-सपत्र देतो, परंतु कचाची धीरोदात्तता नाटकांत कुठेही पटत नाहीं. दुसऱ्या अंकाच्या शेवटीं “संजीवनी विद्येशिवाय मला देवयानीचं पाणिग्रहण करतां येतं नाहीं.” असं तो शुकाचार्याला सांगतो, हा एक प्रसंग वगळला तर देवयानीबरोबर प्रेमालाप करण्यापलीकडे खाडिलकरांचा कच दुसरं कांहींच करत नाहीं. नाहीं म्हणायला तो एका प्रवेशांत दारूनं भरलेलीं मडकीं लाथा मारून फोडतो आणि धनाश्री रागांतलं एक पद झपतालांत म्हणतो! असल्या यो बँगरूळ, तेजश्न्य कचामुळे नाटकाची ताकद फार कमी झालेली आहे. या नाटकाचा नायक कच नसून शुकाचार्यच म्हणावा लागेल, परंतु म्हणूनच शुकाचार्याच्या ज्या भिन्न भिन्न अवस्था दाखविल्या आहेत त्या बिनतोड आणि

गोळीबंद असत्या तरच या ट्रेजेडीला नमुनेदार म्हणतां आलं असतं. पण तशा त्या बिनतोड मुळींच नाहींत. कचाचा मद्यपाननिषेध कळल्यावरोवर वास्तविक शुक्राचार्यानं खाला ताबडतोब हांकून यावयास हवं होतं. पण तो खाला एक दिवसाची मुदत देतो. त्या एका दिवसांत तो सुधारत नाहीं तेव्हां शुक्राचार्य ती मुदत वाढवून एक वर्षाची करतो. कशासाठीं, तर म्हणे ‘कचाचं मन बदलण्याकरतां’ ती देवयानीनं मागितली म्हणून. पुढे युवराज कचाला मारतो, शुक्राचार्य खाला जिवंत करतो आणि जिवंत केल्यावर “संजीवनीविद्या तुला मिळणार नाहीं पण माझ्या मुलीचा हात तूं ग्रहण कर” असं तो कचाला म्हणतो. यावेळेस कच जेव्हां नकार देतो तेव्हां शुक्राचार्य कचाला हांकून कांदेत नाहीं हें एक मोठं कोडंच आहे. हांकून न देतां शुक्राचार्य कचाला आणखी एक वर्ष ठेवून घेतो. कशासाठीं तर म्हणे खाची ‘वृत्ति पालटविष्याची कामगिरी’ देवयानीनं करावी म्हणून. संजीवनी मिळत नसेल तर मला देवयानी नको असं कचानं निक्षून सांगितल्यानंतर खाची वृत्ति कसली पालटवावयाची कुणास ठाऊक? देवयानी काय शुक्राचार्याला असं म्हणाली, की एका वर्षाची अवधि मला या, संजीवनी मला न मिळाली तरी चालेल, मला देवयानी मिळाली म्हणजे झालं असं मी कचाला म्हणावयाला लावीन? इतकी मूर्ख देवयानी झाली असेल तर तोही चमत्कार! आणि “बरं बरं, एका वर्षात तूं आपल्या प्रेमाच्या जाळ्यांत आपल्या प्रियकराला अडकवित असशील तर वे एक वर्षांची मुदत” असं शुक्राचार्य म्हणाला असेल तर तोही चमत्कार! एखादा अत्याधुनिक बापही आपल्या प्रेमवेज्या मुलीचे जे चोचले करणार नाहीं ते खाडिलकरांचा शुक्राचार्य करतो! बाकी खाडिलकरांचा शुक्राचार्य हा आचरणपणा करतो म्हणूनच ठीक, नाहीं तर दुसऱ्या अंकाच्या शेवटींच त्यांचं नाटक संपलं असतं. सारांश, विद्याहरण नाटकाची वांधणी बिनतोड नसून ठिसाळ आहे. नमुनेदार ट्रेजेडींत एकामागून एक येणारे पैंचप्रसंग अगदीं अपरिहार्य आणि गोळीबंद असावे लागतात, तसे ते विद्याहरणमध्ये नाहींत. या नाटकाला उत्कृष्ट ट्रेजेडी म्हणावयास मी तयार होणार नाहीं.

मात्र रंगभूमीवर प्रयोग रंगदार व्हावा यासाठीं ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यांतल्या पुष्कळशा या नाटकांत आहेत. बालगंधर्वाचं संगीत हें या नाटकाचं फार मोठं आकर्षण होतं. त्यांतलीं बहुतेक पदं भिकार आहेत, पण 'भास मला झाला', 'सुरसुखखनि तूं विमला', 'मधु मधुरा तव गिरा', 'मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला' हीं पदं सुंदर काव्याचे नमुने म्हणावे लागतील. शिवाय 'कांचनगडची मोहना' या नाटकापासून गवसलेलं शंगार-रसाचं हत्यार खाडिलकरांनीं या नाटकांत खूपच पाजळून वापरलेलं आहे. प्रेमाच्या वर्णनांनीं प्रवेशाच्या प्रवेश गच्च भरून टाकले आहेत. या नाटकांत खाडिलकरांना आणखी एक नवा शोध लागला तो असा, कीं आपला प्रियकर जणू आपल्यासमोर उभा आहे अशा कल्पनेनं नायिकेला त्याच्याशीं 'स्वप्रशंगार' करायला लावायचा. विद्याहरणाच्या पहिल्या अंकाच्या तिसऱ्या प्रवेशांत देव-यानीच्या तोंडीं असला स्वप्रशंगार आहे. या प्रवेशावर प्रेक्षक किती खुष होतात हें पाहिल्यावर खाडिलकरांनीं आपल्या भाल्यांत हा नवा बाणही ठेवून दिला. पुढे 'स्वयंवर' नाटक लिहिण्याचेवेळीं त्यांनी हाच बाण काढला, आणि "खडा मारायचा झाला तर माझ्या हातावर नाहीं तर घागरीवर मारायचा..." हें लोकप्रिय ठरलेलं स्वगत त्यांनीं रुकिंगीच्या तोंडीं धातलं.

बालगंधर्वाचं ऐन तथारीच्या दिवसांतलं गायन, चारसहाच कां होईना पण चांगलीं काव्यपूर्ण पदं, प्रेमवर्णनं आणि शृंगाररस यांची लयलूट यांकडे विद्याहरण नाटकाच्या यशस्वितेचा फार मोठा वाटा जातो, त्याप्रमाणे कांहीं थोडा वाटा नाटकाच्या विषयाकडे जातो. दारूच्या व्यसनाचा जळजळीत निषेध या नाटकांत आहे. एखाद्या दुष्ट सामाजिक झडीचा अथवा व्यसनाचा धिक्कार ज्या नाटकांत असतो, त्या नाटकाची पकड लोकांच्या मनावर चटकन बसते. पातिव्रत्य, स्वामिनिष्ठा, सत्यभक्ति, इत्यादि जे सद्गुण निर्विवाद मान्य झालेले आहेत त्यांचीं स्तोत्रं, अथवा दारूबाजी, जुवेबाजी, स्वामीद्वोह, देशद्वोह इत्यादि जे निर्विवाद दुर्गुण ठरले आहेत त्यांचा धिक्कार लोकांना नेहमीं प्रिय असतो. हे दुर्गुण ज्यांच्या अंगीं आहेत त्यांनादेखील रंगभूमीवर त्यांचा धिक्कार ऐक-प्यांत मौज वाटते. भांडवलशाहीवर ज्यांत कोरडे उडविले आहेत अशा

नाटकाला कामकऱ्यांइतकीच श्रीमंतांची गर्दी उसठते कीं नाहीं आणि श्रीमंतीच्या धिककारानं भरलेलीं नाटकांतलीं आवेशपूर्ण भाषणं ऐकून ते टाळ्या पिटतात कीं नाहीं पहा. विद्याहरणाचा विषय लोकप्रिय होण्यासारखा होता हें स्था नाटकाच्या यशाचं एक मोठं कारण म्हटलंच पाहिजे.

शिवाय दाखबाजांचं जें चित्र खाडिलकरांनीं या नाटकांत रेखाटलं तें फार यथातथ्य आणि मार्मिक आहे. दाखबाजांच्या विचारसरणीचीं जीं वर्णनं या नाटकांत आहेत, तीं यथातथ्यतेच्या दृष्टीनं इतकीं सरस आहेत कीं गडकन्यांच्या 'एकच प्याल्यां' तील वर्णनांपुढे तीं मुळींच फिकी पडण्यासारखीं नाहींत. दोघांच्या वर्णनांत एक मोठा फरक मात्र आहे. तो हा कीं, (गडकन्यांच्या वर्णनांत दाखबाजाकडे विनोदी दृष्टीनं पहाण्याची बुद्धि अधिक प्रमाणांत आढळते,) आणि शिष्यवर, मधुकर इत्यादि दाखबाज पात्रांचा उपयोग खाडिलकरांनीं विनोदनिर्मितीसाठीं केलेला असला तरी त्यांचीं वर्णनं वाचतांना हास्यरसां-ऐवजीं दाखबाजाविषयींची किळस आपल्या मनांत अधिक उत्पन्न होते.) गडकरी स्वतः दाख घेणारे होते, खाडिलकर या वावतींत सर्वस्वी पवित्र होते. परंतु अभ्यासूच्या माहितीसाठीं मी असं सांगतों कीं, दाखबाजांच्या अडूयांचं खाडिलकरांनीं अगदीं जवळून अवलोकन केलं होतं. विद्याहरणांतलं दाखचं पीप, त्याला लावलेल्यां नव्या, इत्यादि गोष्टी खाडिलकरांना प्रत्यक्ष डोळ्यांनीं पहायला मिळाल्या होत्या; इतकंच नव्हे तर विद्याहरणांतील युवराज कचाची राख जिच्यांत मिसळली आहे अशी दाख शिष्यवराला प्यायला देतो त्यावेळचीं. शिष्यवराच्या तोङ्डचीं किंतेक भाषणं दाखबाजांच्या अडूयांत प्रत्यक्ष कानावर घडलेल्या भाषणांवरून खाडिलकरांनीं लिहिलीं आहेत हें मला माहित आहे.

विद्याहरण नाटकाची एकंदर बांधणी जरी खाडिलकरांना निर्देष, पक्की, आणि बेमाल्हम करतां आली नाहीं तरी नाटकाच्या अखेरीस शुक्राचार्याची जी केविलवाणी स्थिति झाली तीं रंगवितांना खाडिलकरांच्या भाषाशैलीचा फार मनोहर विलास झालेला आहे आणि नाटकाची परिणामकारकता, त्यायोगानं साधली आहे. विद्याहरणाच्या अखेरच्या अंकांत दाख्वरोबर कच आपल्या पोटांत गेला आहे हें जेव्हां शुक्राचार्याला समजतं त्यावेळेस त्याची जी विलक्षण

आर्त मनःस्थिति होते तिचं खाडिलकरांनी केलेलं वर्णन फार बहारीचं आहे. या वर्णनाच्या वेळेस खाडिलकरांचं भाषाप्रभुत्व अगदीं उफाळून वर आलं आहे. विशेषतः “राजा, काय तुझी आणि माझी स्थिति झाली ही!” अशा प्रारंभाचं शुक्राचार्याचं जें भाषण आहे तें ऐकणाराच्या हृदयाला पील पाडणारं आहे.

दारूच्या भयंकर परिणामावहूलचीं शुक्राचार्याचीं भाषणं आणि एकच प्याल्याच्या चवथ्या आणि पांचव्या अंकांतील सुधाकराच्या तोंडचीं भाषणं यांची तुलना करून पहाण्यासारखी आहे. सुधाकर म्हणतो, “होय रामलाल तीच दारू! जिनं माझ्या घरांत एवढा अनर्थ केला तीच दारू! जिनं चारी खंडांत अनर्थाचं साम्राज्य चालविलं आहे ती दारू! कुवेराला भीक मागायला लावते ती दारू!...” वगैरे वगैरे.

उलट खाडिलकरांचा शुक्राचार्य म्हणतो, “दारूमुळे बुद्धिनाश होतो, दारूमुळे शत्रूला पोटांत शिरायला मिळतं, दारूमुळे शत्रूला हृदयांत दबा धरून वसायला मिळतं, आणि दारूमुळे सर्व विद्या शत्रूच्या ताव्यांत जाऊन शत्रूच्या ओंजळीनं पाणी पिण्याची वेळ येते.”

सुधाकराचं भाषण तब्बल पंचवीस ओळींचं आहे, शुक्राचार्याच्या तोंडीं दारूच्या भयंकरपणाच्या वर्णनाचं फक्त एक वाक्य आहे!

त्याचप्रमाणे एकच प्याल्यांत चवथ्या अंकाच्या चवथ्या प्रवेशांत दारूनं भरलेत्या प्याल्याचं आणि रिकाम्या प्याल्याचं अशी जवळजवळ तीन पानांची वर्णनं केल्यानंतर गडकन्यांचा सुधाकर रामलालला शेवटीं संदेश देतो तो असा.

“जा, सान्या जगांत तुझ्या वैभवशाली वाणीनं हें मूर्तिमंत चित्र...उभं कर! चारचौंत्रांच्या आग्रहानं, किंवा कुठल्याही मोहानं फसलेला एखादा तरुण पहिला एकच प्याला ओठाशीं लावतो आहे तोंच हा विराट् स्वरूप एकच प्याला त्याच्या डोळ्या-पुढे उभा राहून त्याच्या भेदरलेत्या हातांतून तो पहिला एकच प्याला गळून पडला आणि खालीं पळून असा खळकन् भंगून गेला, तरच या सुधाकराचा दारूत बुडालेला जीव सप्त पाताळाच्या खालीं असला तरी समाधानाचा एक निःश्वास टाकील!”

याच्या उलट हीच मनःस्थिति शुक्राचार्याच्या भाषणांत खाडिलकरांनी कशी रंगविली आहे पहा,

“ राजा, काय तुझी आणि माझी स्थिति ज्ञाली ही ! तुझा अविचार आणि माझी दारू या दोघांचा संयोग होतांच माझ्या सांप्रदायाला कचापुढे नाक घासण्याचा प्रसंग आला ! अधिराज, संजीवनीविद्या ज्याच्याजवळ त्याच या शुक्रावर शत्रूकङ्गन जिवंत होण्याची पाळी यावी हूं ! अधिराज, तुम्ही किंवा देवयानीनं विवेकाच्या किंतीहि गोष्टी सांगितल्या तरी त्या मला यावेळीं पटत नाहींत ! नाहीं हो ! मला ही दुःस्थिति सोसवत नाहीं ! शुक्रा, दारूच्या दुष्ट व्यसनामुळे काय तुझी दीन स्थिति केली ही ! हसा, सर्व विद्यांनों या मद्यपी शुक्राला हसा ! थुंका, सर्व तपस्व्यांनों मद्यपी शुक्राच्या तोंडावर थुंका ! धिकारा, ब्रह्मयज्ञ करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनों या मद्यपी शुक्राला धिकारा !... कार्यकर्ते तपस्वी हो, या शुक्राच्या अधःपाताचं उदाहरण नेहमीं डोळ्यापुढे ठेवून कोण-त्याही मोळ्या कार्याचा नेतेपणा किंवा कारभार व्यसनी पुरुषाकडे ठेवून नका ! राजा, माझ्या आत्मयज्ञाची छी थू होऊन सर्वस्वाचा घात या दारूमुळे होत आहे !... जो कोणी विद्याव्यासंगी—मग तो तुझा गुरु वा प्रत्यक्ष शुक्र असो—जो कोणी विद्याव्यासंगी दारू पितांना सापडेल त्याच्या घशांत तापलेल्या शिशाचा रस ओतण्यास चुकूं नकोस !”

एकाच विषयावरचीं आणि रसोत्पत्तीच्या दृष्टीनं अगदीं समान प्रसंगीचीं गडकन्यांचीं आणि खाडिलकरांचीं हीं वर्णनं वाचलीं कीं किल्येक महत्त्वाचे विचार मनांत येतात. त्यापैकीं पहिला दोघांच्या लेखनप्रकृतीतील भेदाचा, गडकन्यांना पाल्हाळ प्रिय होता. भाषाविलासासाठीं भाषाविलास त्यांना करावासा वाटत होता. उलट संयम हा नाव्यसौदर्याचा आत्मा आहे ही गोष्ट खाडिलकर सहसा विसरत नसत. दुसरा अधिक महत्त्वाचा विचार मनांत येतो तो हा कीं गडकरी आणि खाडिलकर दोघांनीही आपापल्या नाटकाचा

## नाट्यकृति

संदेश म्हणून दारूचा धिःकारच केला, परंतु दोघांच्या संदेशाची पातळी भिज आहे. गडकन्यांचा सुधाकर साध्या मनुष्यत्वाच्या दृष्टीनं दारूचा धिःकार करतो; पण खाडिलकरांचा शुक्राचार्य विद्याव्यासंगाच्या आणि समाजाच्या नेतेपणाच्या दृष्टीनं धिकार करतो! ही तुलना लक्षांत घेतल्यावर खाडिल-करांच्या विद्याहरण नाटकाची भूमिका गडकन्यांच्या एकच प्याला नाटकाच्या भूमिकेहून अधिक सामाजिक, आणि म्हणून अधिक गंभीर आणि उदात्त आहे असंच कोणीही म्हणेल!



## ः ३ ः

लोकप्रियतेच्या दृष्टीनं खाडिलकरांचं 'स्वयंवर' 'विद्याहरणां' पेक्षां किती-  
 तरी अधिक गाजलं, किंबहुना गंधर्वमंडळीला अतोनात पैसा मिळवून देण्याच्या  
 बाबतींत स्वयंवर नाटकानं पराकोटीचा उच्चांक गाठला, परंतु नाव्यगुणांच्या  
 कसोटीवर स्वयंवर नाटक घासून पाहिलं तर तेंविद्याहरणाच्या मानानं  
हिणकसच ठरेल.] या नाटकाच्या कथानकाची रचना विशेष चमत्कृतिपूर्ण तर  
 नाहींच, परंतु व्यवस्थित आणि पेचबंदही मुळीच नाहीं. रुक्मिणीहरणाचं मूळ  
 पौराणिक आख्यान अगदी साधं आहे. रुक्मिणीचं लग्न शिशुपालाशीं करण्याचं  
 ठरलं तेव्हां तिनं कृष्णाला पत्र पाठविलं आणि त्यानं येऊन तिचं हरण केलं  
 अशी ती साधी सरल गोष्ट आहे. या गोष्टीला नाटकाचं रूप देतांना पांच  
 अंकांचा प्रपंच करणं खाडिलकरांना ओवश्यक झालं, परंतु सगळ्या अंकांची  
 पेचदार आणि बिनतोड भांडणी मात्र त्यांना करतां आली नाहीं.) या  
 नाटकाच्या पहिल्या अंकांत कृष्ण राजा नसल्यामुळे लाला स्वयंवराला हजर रहातां  
 येणार नाहीं असा वाद रुक्मी काढतो, तेव्हां पेचप्रसंग उत्पन्न होतो.  
 परंतु कथकौशिक राजा आपलं राज्य कृष्णाला अर्पण करतो, कृष्ण राजा होतो,  
 आणि पेचप्रसंग सुट्टोदुसऱ्या अंकांत स्वयंवर सुरु होतं, परंतु रुक्मी आणि  
 शिशुपाल युद्धाला सज होतात.) युद्ध टाळण्यासाठीं रुक्मिणी आपला स्वयंवराचा  
 हक्क सोडते, एक वर्षानंतर तुम्ही माझं लग्न वाटेल त्याच्याशीं लावा असं सांगत,  
 युद्ध ठळतं, स्वयंवर मोडतं) तिसऱ्या अंकांत रुक्मिणीचं लग्न शिशुपालाशीं  
 ठरतं. चौथ्या अंकांत रुक्मिणी आणि कृष्ण यांची भेट होते. पाचव्या अंकांत  
 दोघांचं लग्न होतं. या रचनेत रुक्मिणीनं एक वर्षाची मुदत मागून घेण हा

महत्त्वाचा दुवा आहे, आणि तो तर तर्कबुद्धीला मुळींच पटण्यासारखा नाहीं. नाटकांत उद्भवलेला पेचप्रसंग सोडविष्ण्यासाठीं विद्याहरणांतली देवयानी <sup>अ५</sup> अशीच एक वर्षाची मुदत मागून घेते. त्या नाटकांतील ती घटना देखील <sup>१४५</sup> तर्कशुद्ध मुळींच वाटत नाहीं. विद्याहरण आणि स्वयंवर या दोन्ही नाटकांत <sup>२१</sup> खाडिलकरांनी ही एकच युक्ति वापरलेली आढळते; आणि असे म्हणावसं वाटतं की नाटकाच्या सोयीसाठी खाडिलकरांच्या नायिका नेहमी एक वर्षाची मुदत मागून घेत असतात, आणि त्यांचीं वडील माणसं नाटकाच्या सोयीकडे बघूनच ती “पोस्टपोनमेंट” चटकन देत असतात. परंतु खाडिलकरांची ही युक्ति मूळ कथानकाशीं विसंगत तर असतेच, परंतु सर्वस्वीं ओढूनताणून आणलेली आणि यांत्रिकी ही वाटते. असल्या युक्त्यांनी कथारचनेत भोंगळपणा आल्यावाचून रहात नाहीं.

परंतु कथानकाची मोहक पेचबंद रचना हा स्वयंवर नाटकाचा मुख्य आधार नव्हताच. या नाटकांतला विनोद सर्वस्वी खडबडीत आणि भिकार आहे. दिनेश्वर आणि चंद्रेश्वर हे दोघे ज्योतिषी शुद्ध आचरण वाटतात, आणि त्यांच्या तोंडच्या कोऱ्या शुद्ध गांवठी आहेत. या नाटकांतली “लपविला लाल गगनमणि”, “सुजन कसा मन चोरी”, “करिन यदुमनी सदना”, आणि “अजि राधाबाला” हीं पदं कल्पकतेच्या आणि शद्माधुर्याच्या दृष्टीनं सुंदर आहेत, पण बाकीचीं भिकार आहेत. परंतु कथारचना, विनोद, आणि पद्य या बाबतींत निकृष्ट दर्जांचं असलेलं हें नाटक कल्पनातीत गाजलं, याचं पहिलं कारण हें की प्रयोगाची रंगतं साधण्यासाठीं ज्या कलृपत्या योजावयाच्या असतात, त्यांत खाडिलकर या नाटकाच्या वेळेस पारंगत झाले होते. रुक्मणीच्या तोंडचीं पहिल्या अंकाच्या सुरवातीचीं “दादा ते आले ना” इत्यादि भाषणं, नंतर एका बगलेंत रुक्मी, दुसऱ्या बगलेंत शिशुपाल अशा थाटांतला कृष्णाचा रंगभूमी-वरील प्रवेश, दुसऱ्या अंकांत स्वयंवराचा मंडप जाळण्याचा धाक रुक्मी घालतो, दुंदुभी वाजतात, या दुंदुभी शिशुपालाच्या सैन्याच्या आहेत असें तो सांगतो, पुन्हा दुंदुभी वाजतात, पुन्हां रुक्मी धाक घालतो, पण भीमक एकदम सांगतो कीं, या दुंदुभी यादवसेनेच्या आहेत. हा एकंदर प्रसंग, हीं सारीं खाडिलकरांच्या

तंत्रकौशल्याची उदाहरण आहेत. असल्या तांत्रिक क्लृप्त्यांनी स्वयंवर नाटक सुमार असूनही त्याच्या प्रयोगांत रंगदारपणा येतो. या क्लृप्त्यांच्या मदतीला प्रेमाची वर्णन आणि शृंगाररस यांचा मसाला खाडिलकरांनी अगदी मनमुराद वापरला आहे. शिवाय गंधर्वमंडळीनं या नाटकासाठीं भपकेबाज देखावे, वेषभूषा आणि सोन्याचे मुकुट यांची खैरात केली होती. आणि या सर्वांवर कळस चढविणारं बालगंधर्वाचं गाण झोतं. या सर्व आकर्षणांचा संकलित परिणाम फार मोठा होता. स्वयंवर नाटकाकडे वाज्ञायदृष्ट्यां पहाण्यासाठीं कोणी जातच नसे. सीनसीनरी, कपडेलते, रुकिमणीचे शाळ आणि दागिने पहाण्यासाठीं, शृंगाररसाचा आनंद घेण्यासाठीं, आणि गंधर्वांच्या गाण्याचा जलसा मनमुराद ऐकण्यासाठीं लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटत असत. सामान्य प्रतीचं नाटक, पण असामान्य रंगतीचा प्रयोग, एवढ्या शब्दांत स्वयंवर नाटकाचं मूल्यमापन करणंच उचित ठरेल !

हेच मूल्यमापन “मानापमान” नाटकालाहि लागू करतां येईल, परंतु तसं करतांना त्या नाटकाचा कांहीं बाबतींतील सरसपणा दृष्टीआड होऊं देतां कामा नये. ‘मानापमान’ हेच खाडिलकरांचं पहिलं संगीत नाटक. हेच नाटक लिहिण्यापूर्वी प्रथितयशा नाटककार या पदवीवरचा त्यांचा हक्क पूर्णपणे प्रस्थापित झाला होता. ‘कीचकवध’ या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता कळसाला पोचली होती. किलेस्कर नाटकमंडळी वैभवाच्या शिखरावर होती. अत्यंत लोकप्रिय कंपनी आणि अत्यंत लोकप्रिय नाटककार अशांच्या संगमाची अपूर्व पर्वणी ‘मानापमान’ नाटकानं येत होती, आणि रसिक प्रेक्षकांच्या अपेक्षा अगदीं शिगाला पोचल्या होत्या. या पार्श्वभूमीवर “मानापमान” रंगभूमीवर आलं. तें एकदम लोकप्रिय ठरलं आणि आजतागायत त्याचे अक्षरशः अगणित प्रयोग लोकांनी पाहिले, अजूनही पाहावयास मिळत आहेत. “सौभद्र” “शारदा” आणि “संशयकळोळ” हीं तीन नाटक सोडलीं तर मराठी प्रेक्षकांना ‘मानापमाना’ इतकं प्यार असलेलं नाटक दुसरं नाहीं.

या नाटकाच्या असामान्य आकर्षणाचं विश्लेषण करूं लागल्यास असं दिसतं कीं, या आकर्षणाचं श्रेय नाटकाच्या कथानकाकडे फार थोऱ्या अंशानं

जातं. पौराणिक अथवा ऐतिहासिक घटनेवर आधारून नाट्यकृति लिहिताना कथानकाच्या रचनेत बंदिस्तपणा आणण्याचा खाडिलकरांचा प्रयत्न पूर्णपणे फक्त 'कीचकवध' नाटकांत साधला; बाकीच्या नाटकांत त्यांनीं या बाबतींत मिळविलेलं यश निर्भेळ नाहीं. तथापि ते कसून प्रयत्न करीत असत याबद्दल वाद नाहीं. निदान कधानकांतील निरनिराळ्या घटना ज्या पात्रांच्या स्वभावचिशेषांतून निर्माण झालेल्या त्यांना दाखवायच्या असत त्यांचिषयीं ते फार दक्षतापूर्वक विचार करीत. त्यांचीं अखेरचीं पांच नाटकं या विधानाला अपवाद म्हणून सोडून द्यावीं लागतील. पण त्यांच्या बाकीच्या नाटकांबद्दल हैं विधान निर्विवाद सिद्ध करून दाखवितां येईल. **'मानापमान'** नाटक लिहिताना खाडिलकर एक नवा प्रयोग करून पहावयास उद्युक्त झाले. कोणत्याहि पौराणिक किंवा ऐतिहासिक कथेचा आधार ने घेतां ज्याला 'रोमँटिक' म्हणतां येईल अशा तन्हेचं कथानक स्वताच्या कल्पकशक्तीनं त्यांनीं निर्माण केलं. या नव्या प्रयोगांत त्यांना यश भिळवून दाखवतां आलं नाहीं. **'मानापमान'** नाटकाचं कथानक चमत्कृतिपूर्ण नाहीं, आणि बंदिस्त तर मुळीच नाहीं. ज्याच्या तयाला किंवेक भगदाडं पडलीं आहेत अशा किळवासारखं तें आहे. नाटकांतील घटना अपरिहार्यपणे घडलेल्या असल्या म्हणजे तर्कशुद्धतेची एक विलक्षण रमणीयता कथानकाला येते. असला मोहकपणा **'मानापमान'** नाटकांत मुळीच नाहीं. या नाटकाच्या कथानकाची रेखीव बांधेसूद पक्की कल्पना खाडिलकरांना ठरवितां आली नाहीं. भासिनीला प्रथम श्रीमंतीपुढे इतर गोष्टी कःपदार्थ वाटत होत्या, पण नंतर घैर्यधरूच्या पराक्रमानं तिचे डोळे दिपले व पराक्रमी नवरा हवा असं तिला वाढूं लागलं. तिचे डोळे कसे दिपले? तर म्हणे तिच्या बापानं तिला रणांगणावर पाठविली. आजचीं सरकारं वृत्तपत्रकारांना आघाडीवर पाठवतात ना? त्यांतलाच हा प्रकार. आणि घैर्यधराचे कोणते पराक्रम भासिनीच्या दृष्टीस पडले? तर चार भुरव्या चोरांचा हळा तिच्यावर झाला तेच्हां घैर्यधर आणि शीलधर तिच्या मदतीला आले, त्यांनीं तरवारी चालविल्या, आणि चोरटे पक्कून गेले, एवढाच. एवढ्या पराक्रमावर भासिनीसारख्या मुळी फिदा होत असतील तर साध्या गस्तवाल्या पोलिसांनादेखील मोठमोळ्या गोड आशांचे मनोरथ हाकावयास हरकत नाहीं! **'मानापमान'** नाटकाची मध्यवर्ती

कल्पना भामिनीच्या वृत्तींतील पालट ही होय. या परिवर्तनाचं स्वरूप व त्याचीं कारणं या विषयींची कल्पना रेखीव आणि तर्कबुद्धीला पटेल अशी खाडिलकरांना करतां आली. असती तरच नाटकाच्या कथानकाला बंदिस्तपणा आणि रम्यपणा आला असता. परंतु ही मुख्य कल्पनाच भोंगळ आणि मुसट असल्यामुळे तिच्यावर आधारलेलं कथानक ठिलं आणि गलितांग झालं आहे. ‘मानापमान’ नाटकाच्या पहिल्या अंकांत भामिनीशीं लम्ब करायला धैर्यघर येतो, पण ती साफ नकार देते. हा कथानकाचा पहिला टप्पा, पुढे मांभिनीचलमाला. तयार होते परंतु धैर्यघराचं प्रेम वनमालेवर असल्यामुळे आणि वनमाला म्हणजेच भामिनी हें माहीत नसल्यामुळे धैर्यघर साफ नकार देतो हा दुसरा टप्पा. अखेर भामिनी आणि वनमाला एकच ही गोष्ट धैर्यघराला समजते, आणि धैर्यघर व भामिनी यांचं लम्ब होतं. (म्हणजे भामिनीचा नकार, धैर्यघराचा नकार, आणि दोघांचाही रुकार, एवढीच आंदोलनं गोष्टीला मिळतात.) या आंदोलनांत विलक्षण चित्ताकर्षक असं कांहीं नाहीं, अथवा त्यामागची कारणपरंपराही मजबूत नाहीं. वृत्तींत पालट झाल्यामुळे पराकमी परंतु दरिद्री अशा धैर्यघराशीं भामिनी अखेर लम्ब करते असंही नव्हे. कारण नाटकाच्या शेवटीं खाडिलकरांनीं त्याला तीन चांदांचा सरदार करून-तीन चांदांचा ही काय भानगड आहे कुणास ठाऊक ! – विलासघर, लक्ष्मीघर या सर्वाहून अधिक श्रीमंत-राजघराण्यांतल्या स्थियांचा सोन्याच्या साखळ्या घालण्याचा हक्क त्याच्या बायकोला मिळावा इतका श्रीमंत-करून टाकला आहे ! हें केल्यामुळे ज्या पेचांतून नाटक सुहं झालं तो पेचच मुळीं नाहींसा झाला आहे, आणि भामिनीच्या हृदयपरिवर्तनाला अर्थच न उरल्यामुळे कथानकाची आधीच डगमगणारी इमारत पार कोसळली आहे !

सारांश मानापमान नाटकाची शक्ति त्याच्या कथानकांत होती असं मुळींच म्हणतां येणार नाहीं. उलट या नाटकाच्या असामान्य आकर्षणाचा विचार करतांना असाच प्रश्न उपस्थित होतो कीं नाटकाचं कथानक इतकं ठिलं, सामान्य आणि बैंगरूळ असूनही या नाटकाची मराठी प्रेक्षकांच्या मनावर अगदीं अभूत-पूर्व अशी पकड बसली आणि कायम राहिली या गोष्टीची संगति कशी लावायची ?

हा प्रक्ष महत्त्वाचा आहे. त्याचं उत्तर मात्र सहज सांपडण्यासारखं आहे. पहिली गोष्ट अशी कीं या नाटकांतील संगीत म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक नवी कांति होती. मराठी रंगभूमीवर संगीताची जी तच्छा श्रोत्यांना पूँवां कधीही ऐकायला मिळाली नव्हती ती त्यांना या नाटकांत प्रथम ऐकायला मिळाली. आणि ती कुणाच्या गळ्यांतून, तर कै. जोगळेकर यांच्यासारख्या कुशल आणि महत्त्वाकांक्षी व मेहनती गायकाच्या गळ्यांतून, आणि त्यावेळीं नवतारुण्याच्या ऐन वहरांत असलेल्या बालगंधर्वाच्या गळ्यांतून. 'विद्याहरण' आणि 'स्वयंवर' दोन्ही नाटकांच्या यशाचं श्रेय बालगंधर्वाच्या गायनाकडे जातंच. 'स्वयंवर' नाटके तर सर्वस्वीं एकखांवी तंबूसारखं होतं. बालगंधर्वाचीं पदं हा त्या नाटकाचा गाभा होता. म्हणूनच 'स्वयंवर' नाटक करण्याचं धाडस गंधर्वमंडळीखेरीज इतर कंपन्यांनी केलं नाहीं. पण मानापमानाची गोष्ट थोडी निराळी आहे. बालगंधर्व आणि जोगळेकर यांच्या गायनकौशल्यानं त्या नाटकाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर घडविली हें खरं आहे; परंतु संगीताची एक नवीन तच्छा या नाटकांत प्रथम श्रोत्यांच्या कानावर पडली म्हणून ते एकदम लुब्ध झाले हेही तितकंच खरं आहे. आणि यासाठीं मी असं म्हणतों कीं स्वयंवराचं मुख्य आकर्षण बालगंधर्वाचा गळा होता, पण मानापमानाचं मुख्य आकर्षण त्यांतलं अगदीं नव्या प्रकारचं चटकदार संगीत होतं.)

शिवाय या नाटकांतील खाडिलकरांची पद्यरचनादेखील बहुतांशी प्रशंसनीय होती. "वरि गरिबा वीरा," "रण गगनसदन" "चंद्रिका ही जणं," "पाहि सदा मी," "विनयहीन वदतां नाथा," "भालीं चंद्र असे धरिला," "प्रेममावे," हीं सारीं पदें कल्पकता, शब्द-माधुर्य इत्यादि काव्य-गुणांनी बहरलेलीं आहेत. "चंद्रिका ही जणं" आणि "भालीं चंद्र असे धरिला" या पदांत तर खाडिलकरांनीं अशी कांहीं करामत करून दाखविली आहे कीं मोठमोठ्या कवींना त्यांचा हेवा वाटावा. खाडिलकरांच्या काव्यशक्तीचा असा भरघोस विलास या नाटकानंतरच्या दुसऱ्या कोणत्याही नाटकांत पुढें कधीं झाला नाहीं. उत्कृष्ट पद्यरचनेच्या बाबतींत खाडिलकरांच्या प्रतिभेनं मार-लेली ही सर्वांत उंच भरारी ठरली.

[आणखी एक उच्चांक खाडिलकरांनी या नाटकांत गाठला. तो विनोदाच्या वावर्तींत. खाडिलकरांना सुंदर पद्यरचना करतां आली नाहीं ही टीका करणाऱ्यांच्या तोडावर मानापमानांतलीं सात रमणीय पदं ज्याप्रमाणे फेकतां येतील, त्याप्रमाणे खाडिलकरांना सुंदर नर्म विनोद साधत नसे असं म्हणणाऱ्यांना मानापमानांतील विनोदाकडे बोट दाखवून गप्प वसवितां येईल. या नाटकांत विनोदासाठी घातलेलं पात्र लक्ष्मीधर म्हणजे ऐदी, आचरट, दुष्ट, परंतु भेकड अशा लक्ष्मीपुत्राचं एक अविस्मरणीय चित्र आहे. मृच्छकटिकांतील शकार आणि मानापमानांतील लक्ष्मीधर यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासारखा आहे.] पोकळ अभिमान, बढाई, डामडौलाची हौस, अब्बलदर्जाचा आचरटपणा, इत्यादि विशेष दोघांच्याही स्वभावांत भरलेले आहेत. आणि दोघांतही खलत्त्व आहे. पण फरक असा कीं दुष्ट कर्म प्रत्यक्ष करावयास शकाराचा हात कचरला नाही, उलट लक्ष्मीधराच्या हातून प्रत्यक्ष घातपात होण्यासारखा त्याचा स्वभाव नाहीं, तो फक्त वनमालेल्या चारिच्यावर शिंतोडे उडवून धैर्यधराच्या अंतःकरणाचे तुकडे करूं शकतो. शकाराच्या स्वभावाचा स्थायी धर्म नीचपणा हा आहे; लक्ष्मीधराच्या स्वभावाचा स्थायी धर्म आचरटपणा हा आहे. या त्याच्या स्वभावविशेषाचं अतिरंजित चित्र खाडिलकरांनीं परोपरीनं रेखाटलं आहे, आणि त्यायोगें श्रेष्ठ दर्जाचा विनोद व हास्यरस साधला आहे. खाडिलकरांची इतर नाटकांतलीं विनोदी पात्र हास्यरसोत्पादक होण्याएवजीं हास्यास्पद झालीं आहेत. परंतु त्यांचा लक्ष्मीधर म्हणजे मराठी नाव्यसृष्टींतील एक अलंकृत रमणीय आणि अविस्मरणीय विनोदी पात्र समजलं पाहिजे. या एक करामतीपुढे खाडिलकरांचे भिकार विनोदाचे शंभर प्रमाद माफ करायला आपण तयार आहोत.

[नव्या तन्हेचं संगीत, सुंदर पद्यरचना, आणि अंतःकरणाला गुदगुल्या करणारा विनोद] या तीन आकर्षणांवर कळस चढविणारं आणखी एक आकर्षण 'मानापमान' नाटकांत आहे. तें म्हणजे यौवनभरांतल्या अलळ प्रेमाचं चित्रण आणि श्रृंगाररसाच्या विविध आल्हादकारक छाया! या दोन गोष्टीचं अगदीं आकंठ पान प्रेक्षकांना घडेल अशी योजना खाडिलकरांनीं केली आहे.

नाटकाच्या प्रेक्षकांची अंतःकरण हमखास जिंकणाऱ्या या दोन आयुधांकडे खाडिलकरांचं लक्ष केव्हांपासून गेलं त्याचं विवेचन मीं पूर्वी केलं आहे. हीं दोन आयुधं त्यांनी 'मानापमान' नाटकांत अगदीं मनःपूत वापरलीं आहेत. प्रेमाच्या वर्णनांनी हें नाटक अगदीं खचून भरलेलं आहे. "प्रेमरसें कवि नटला" अशी प्रतिज्ञाच मुळीं त्यांनी ईशस्तवनाच्या प्रवेशांत बोलून दाखविली आहे. नाटकांतल्या एकंदर पदांपैकी "प्रेम ना वसे बहिरंगी" : "खरा तो प्रेमा" "प्रेमभावे" आणि "प्रेम सेवा शरण" या चार पदांच्या पालुपदांतच 'प्रेम' हा शब्द घोळून घोळून घातलेला आहे. आणि दुसऱ्या अंकांतला दुसरा प्रवेश, तिसऱ्या अंकांतला तिसरा प्रवेश, व चवथ्या अंकांतला दुसरा प्रवेश शृंगाराच्या नाजुक गुलाबी रंगांत अगदीं बुचकळून काढलेला आहे. "तूं शालू नेसतांनाच चांगली दिसत होतीस" ही कांहींशी उच्छृंखल पण गुदगुल्या करणारी कोटी या नाटकाचा कोणताही प्रेक्षक कधीं विसरेल हें शक्य नाहीं. चवथ्या अंकांतील धैर्यधर आणि भासिनी यांमधला प्रणयप्रवेश, आणि सौभद्र नाटकांतील शेवटच्या अंकांतील अर्जुन-सुभद्रा यांचा प्रवेश, या दोहोंची तुलना करण्याचा मोह मला होतो. सौभद्रांतील त्या प्रवेशाप्रमाणे मानापमानांतल्या या प्रवेशांतही प्रेमिकांचे लडिवाळ संवाद तर आहेतच, आणि त्या संवादावर प्रेक्षक लुध होतातच, पण शिवाय अर्जुन-सुभद्रेच्या त्या प्रवेशांत ज्या प्रमाणे किल्स्करांच्या काव्यशक्तीला भरती आली आहे, आणि सुभद्रेचं पद, नंतर अर्जुनाचं पद, अशा प्रकारे संगीताची झोड उठते, त्याप्रमाणेच मानापमानांतल्या या प्रवेशांतही खाडिलकरांच्या काव्यशक्तीला अगदीं वासंतिक बहर आला आहे, आणि भासिनीचं पद, लगेच धैर्यधराच पद, पुन्हां भासिनीचं पद, अशा प्रकारचा-एक उपमा देतो. माफ करा पण, तमाशांतल्या सवाल-जबाबा-सारखा प्रेक्षकांना घायाळ करून टाकणारा-संगीताचा वेवंद जल्लोष या प्रवेशांत आहे. या एकाच प्रवेशावर 'मानापमान' नाटकाची दिगंत कीर्ति झाली असती.



## ः ४ ः

खाडिलकरांचं 'कीचकवध' नाटक सगळ्यांत शेवटीं विचारांत घेण्या-साठी मी राखून ठेवलं आहे, याचं कारण ती खांची सर्वोत्कृष्ट नाष्ट्यकृति आहे असं माझं मत आहे. या नाटकावर मी बेहद् खूप आहे, कारण प्रभावी प्रचार आणि कलात्मकता यांचा या नाटकांत अपूर्व संगम आला आहे. हे नाटक १९०७ साली रंगभूमीवर आलं. पूर्वी कधींही कोणत्याही नाटकानं मराठी प्रेक्षकांच्या अंतःकरणाची घेतली नव्हती अशी पकड या नाटकानं घेतली. 'मानापमान' नाटकाचा जन्म आणि या नाटकाचा जन्म वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर झाला, हे लक्षांत ठेवण्यासारखं आहे. वाजत गाजत एखादं नाटक रंगभूमीवर याचं तसे 'मानापमान' आलं. 'कीचकवध' चा असा आगाऊ गाजावाजा झालेला नव्हता. ज्या महाराष्ट्र नाटक मंडळीनं ते रंगभूमीवर आणलं ती एक उदयोन्मुख कंपनी होती. 'अपयश येण गुन्हा नाहीं, पण मासुली ध्येय हा गुन्हा आहे' या अर्थाचं इंग्रजी सुभाषित या कंपनीनं आपलं ब्रीदवाक्य ठरविलं होतं. किलोस्कर संगीत मंडळीचं किंवा गंधर्व नाटक मंडळीचं असं ब्रीदवाक्य नव्हतं. म्हणजे कांही एका विशिष्ट ध्येयाकडे निश्चयानं पावलं टाकीत जाणारी महाराष्ट्र नाटकमंडळी होती; आणि खाडिलकर म्हणजेही त्यावेळेस महत्त्वाकांक्षेन प्रेरित होऊन कीर्तीच्या मार्गानं निघालेले एक नाटककार होते. अशी नाटक-मंडळी आणि असा नाटककार यांचा हा संशोeg होता. 'मानापमान' रंगभूमीवर येण्याच्या आधींच प्रेक्षकांच्या अपेक्षा शिगेला पोचलेल्या होत्या. 'कीचकवध' नाटकाबद्दल अपेक्षांची असली तयारी झालेली नव्हती. मात्र ते जेव्हां रंगभूमीवर प्रगट झालं तेव्हां खाच्या तेजानं लोकांचे डोळे

एकदम दिपून गेले। शांतिनाटकाचा प्रयोग पहाण म्हणजे एक दिव्य अनुभव होय अंशी सर्वांची खाची झाली। या नाटकानं समाजाच्या हृदयसिंहासनावर एकदम स्थान मिळविलं. याचं कारण असं कीं या नाटकांत एक रूपक लोकांना स्पष्ट दिसले।

‘सवाई माधवराव यांचा मृत्यु’ आणि ‘प्रेमध्वज’ हीं दोन नाटक सोडलीं तर खाडिलकरांची बहुतेक सर्व नाटकं रूपकात्मकच आहेत. नाढ्यलेख-नाच्या उत्तरकालांत ‘द्वौपदी’ ‘मेनका’ इत्यादि जीं नाटकं त्यांनी लिहिलीं तीं देखील रूपकंच होतीं. परंतु त्यांनी तीं इतक्या खराब रीतीनं लिहिलीं कीं त्यांना रूपकं म्हणण्याएवजीं ‘विदरूपकं’ असं मी म्हणतों. उलट ‘कीचकवध’, म्हणजे एक अत्यंत सुंदर रूपक तर होतंच, परंतु त्या रूपकाचा आकारही भव्य होता. ‘भाऊबंदकी’ नाटकांत खाडिलकरांनी रूपकाचा उपयोग केलेला आहे, परंतु तो एकाच पात्रापुरता मर्यादित आहे. तें पात्र म्हणजे रामशास्त्री. राघोबादादाला बेडरपणानं देहांतप्रायश्चित्ताची शिक्षा सांगणाऱ्या रामशास्त्रीला रंगभूमीवर पहातांना प्रेक्षकांना असा भास होत असे, कीं देशहितासाठीं वाटेल त्या संकटाला तोंड देणारे, ‘या न्यायासनपेक्षां अधिक उंच असं एक न्यायासन आहे’ असं जस्टिस दावर यांना धीरंगभीर शब्दांनीं बजावणारे टिळकच आपण पहात आहोत. परंतु ‘भाऊबंदकी’ नाटकांतलं हें रूपक आणि हा भास फक्त राम-शास्त्री या पात्रापुरताच होता. ‘कीचकवधा’ची गोष्ट फार वेगळी होती. या नाटकांत महाभारतांतील ज्या आख्यानाच्या रूपकासाठीं खाडिलकरांनी उपयोग केला, तें रूपक त्यांनी संपूर्णतः बसवून दाखविलं. एखाद्या कवीनं एखादी उपमा पूर्णोपमा करून दाखवावी तशी करामत खाडिलकरांनीं करून दाखविली. या नाटकाच्या प्रत्येक प्रवेशांतील प्रत्येक पात्राच्या प्रत्येक भाषणांत रूपकात्मक ध्वन्यर्थ लोकांना स्पष्ट ऐकूं येण्यासारखा होता. मस्त्य देशाचा अत्यंत उन्मत्त झालेला सेनापति कीचक, कीचकाची मर्जी झेलूनच आपलं राज्यपद राखणारा दुबळा राजा विराट व त्याची राणी, जिच्यावर कीचकाची पापी नजर पडली ती सैरंगधी, कीचक कितीही पापी असला तरी त्याचं निर्मूलन करतांना अर्धम किंवा अविचार हातून घडतां कामा नये असं प्रतिपादणारा धर्म (कंकभट)

आणि एक घाव दोन तुकडे करून कीचकाचं पारिषत्य करावयास उतावील झालेला भीम (बळव) या पात्रांकडे पहात आहोत असतांना १९०७ च्या प्रेक्षकांना महाभारतांतील कथा आपण पाहत आहोत असं वाटत नव्हतं तर आपल्याच अपमानास्पद, असहाय, आणि असंघ अवस्थेचं चित्र त्यांन्या नजरेपुढे स्पष्ट स्पष्ट उमें रहात होतं. कीचकाच्या रूपानं बंगालची फाळणी करणारा, दिल्ली-दरबार भरवून बादशाहापुढे हिंदुस्थानांतील सर्व राजेमहाराजांना कुर्निसात करावयास लावणारा, स्वतांला हिंदुस्थानचा बादशाह समजणारा त्यावेळचा उन्मत्त व्हाईसरॉय कर्जन आपण पहात आहोत, राजा विराट आणि त्याची राणी यांच्या रूपानं इंगलंडमधील राज्यकर्ते आपल्याला दिसत आहेत, धर्माच्या रूपानं हिंदुस्थानचं राज्य 'हम करेसो कायदा' या नीतीनं चालविणाच्या बेजबाबदार नोकरशाहीशीं अर्ज, विनंति अशा सनदशीर मार्गानीं लढणाऱ्या पक्षांचं दर्शन आपल्याला घडत आहे. भीम म्हणजे घातपात आणि बंडावा करून स्वातंत्र्य मिळवूं पाहाणारा हिंदी अराजकांचा पक्ष आहे, आणि सैरंध्री म्हणजे संकटग्रस्त, असहाय अशा एकंदर हिंदी जनतेचं हुवेहुव चित्र आहे, असा भास कीचकवध नाटक पहाणाऱ्या प्रेक्षकांना होत असे; आणि अखेर कीचक मेलेला पाहून आपल्याला न्याय मिळाला अशा भावनेनं प्रेक्षक संतुष्ट होत अन्तत. नाटकाच्या अखेरीस प्रेक्षकांना इतकं आनंदित करणारी टूंजेडी मराठी नाव्यसाहित्यांत दुसरी दाखवितां येईल असं मला वाटत नाही. कोणत्याही कलाकृतीच्या बाबतींत विषयाची निवड या गोष्टीला वरेच मार्क आपण देतों. कीचकवधाच्या बाबतींत हे सारे मार्क खाडिलकरांना ताबडतोब देऊन टाकले पाहिजेत. आणि हें रूपक निवडल्यानंतर ज्या कौशल्यानं त्यांनी तें अगदीं चपखल वसवून दाखविलं त्या कौशल्याची देखील प्रशंसा करावी तेवढी थोडी होईल. घातपात न करताही सैरंध्रीवरचं संकट टळेल अशी आशा अखेरपर्यंत धरणारा धर्म, व जरासंधा-प्रमाणे कीचकाला चिरून टाकण्यास उतावील झालेला भीम यांच्यांतील संवाद ऐकतांना सनदशीर चलवळ करणारा हिंदी राजकीय पुढाऱ्यांचा पक्ष आणि बॉम्ब तयार करणारा अराजक पक्ष यांच्यांतील वादविवाद आपण ऐकत आहोत असा स्पष्ट भास होतो. सैरंध्रीच्या तोंडच्या प्रत्येक भाषणांत असाच सुंदर ध्वन्यर्थ भरलेला आहे. "स्वातंत्र्याचा आस्वाद घेणाऱ्या मनानं दोन दिवस स्वखुषीनं गुलामगिरींत घाल-

## नाळ्यकृती

विले तर तत्काळ तें मन लेचेपेचं होऊन मानापमान त्याला कळेनासा होतो, किंवहुना अपमान सहन करणं व पूर्वपीठिका विसरून जाणं हाच सद्गुण असं त्याला वाढूं लागतं ” “ गुलामगिरींत कांहीं दिवस गेल्यानं गुलामगिरींतच मजा वाढूं लागते ”, “ राजमंदिरांतील नोकराचाकरांना मिळाण्या सुखाल लालचावलेले आजचे पांडव शरीरानं तुक्तुकीत पण मनानं षंड झालेले पाहून कौरव आनंदानं याळ्या पिटील ”, इत्यादि सैरंध्रीचे उद्गार उदाहरणं म्हणून पहाण्यासारखे आहेत. कीचक एके ठिकाणीं म्हणतो—

“ जगांतील सुखोपभोगाचे सर्व पदार्थ मजकरतां आहेत.

ज्याच्या बाहुबलानें राजे महाराजे अधिराजे उत्पच्च होतात,  
हुक्माचे शब्द त्याच्या मुखांतून निघण्याचा अवकाश कीं त्यावरोबर  
अभिविक्त राजे महाराजे अधिराजे यांना आपल्या सिंहासनावरून  
निमूटपणे खालीं उतरावं लागतं. नवीन राज्यं भरभराटीस आणणं  
आणि जुनीं नांवाजलेलीं लयास नेण ही ज्याची रोजची सहज  
लीला असल्या माझ्या सारख्या वीर पुरुषापुढे विश्वांतील सर्व  
सुखोपभोगाचे पदार्थ हात जोडून सेवेला तयार उभे राहिले पाहिजेत ”

या कीचकाच्या भाषणांत ज्या त्रिटिश साम्राज्यवाद्यांची मस्ती त्यावेळेस कळसाला पोचली होती, त्यांचींच भाषणं आपण ऐकत आहोत असं प्रेक्षकांना वाटणं अगदीं साहिक होतं त्याच्रप्रमाणे “ राज्यकर्ते ते राज्यकर्ते आणि दास ते दास हा भेद नेहमीं लक्षांत ठेवला पाहिजे ”, “ स्वर्गांतल्या कीर्तीहून आम्हां सत्ताधाऱ्यांना आमची इहलोकची इभ्रत जास्त किंमतीची वाटते. आमचा शब्द केव्हांही खालीं पडतां कामा नये ” इत्यादि जीं भाषणं कीचकाच्या तोंडीं आहेत त्याचा ध्वन्यर्थ उघड आहे. सर्व हिंदी लोकांना समान हक्क आहेत असं इंग्रज राज्यकर्ते नेहमीं बोलून दाखवीत असत. या समानतेच्या कल्पनेचं अत्यंत खोचक विडंवन खाडिलकरांनी एके ठिकाणीं केलं आहे. नाटकाच्या तिसऱ्या अंकांत सैरंध्रीचं मन वळवितांना कीचक तिला म्हणतो “ माझ्या नाटकशाळेचा नियम असा आहे कीं नाटकशाळेत शिरण्यापूर्वीं कोणाचा कसा दजी होता, उच्च कोण नीच कोण याची बिलकुल चौकशी करावयाची नसून

नाटकशाळेत शिरत्यावर सर्व वायका एकाच दर्जीच्या होतात.... माझ्या नाटकशाळेत सर्वांना सारखाच मान व सारखाच दर्जा दिलेला आहे.” समानतेप्रमाणेच सहानुभूति हा शब्दही त्यावेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांच्या जिभेवर नेहमीं नाचत असे. कीचक जेव्हां सैरंध्रीला सांगतो कीं माझ्या मनांत तुझ्याविषयीं सहानुभूति आहे तेव्हां ती उसळ्यान म्हणते, “कसली रे मेल्या सहानुभूति? आग लागो तुझ्या या सहानुभूतीला! सहानुभूति सहानुभूति म्हणून ओर्म्हां सर्वांना तुझ्या रांडांच बनविणार कीं नाही?” सैरंध्रीच्या या उद्गारांतील धन्यर्थी उघड आहे. याच प्रवेशांत सैरंध्री कीचकाला बजावते,

“सर्वांचा न्याय करण्यास परमेश्वर वसला आहे हें ध्यानांत ठेव... तुझ्या शक्कीला कीड लागून अमर्याद वाटणारी तुझी सत्ता हां हां म्हणता दासळ्यान पडेल. चांडाळा, सदाचारी लोकांचा नाहक छळ करण्याच्या तुझ्या पापासुळे कुळ झालेले परमेश्वरी दूत तुझ्या पापाचा घडा केव्हां भरेल म्हणून तुझ्या भोवतीं घिरव्या घालीत असून तुझा बळी घेण्यास टपलेले आहेत! पापाचा मद तुझ्या डोळ्यांवर चढलेला असल्यासुळे हे दिव्य दूत तुला दिसत नाहीत. पण दुष्टा राक्षसा, हें पक्के लक्षांत ठेव... एवढी प्रचंड राजसत्ता चुटकी वाजवितां वाजवितां तूं मुठीत घेतलीस म्हणून जे लोक आज चकित झाले आहेत तेच लोक पापाच्या एक दोन मिटक्या कीचक मारतो न मारतो तोंच त्याचा कसा नाश झाला म्हणून आश्र्य करूं लागतील.”

सैरंध्रीच्या या भाषणांतील प्रत्येक शब्दाचा ध्वनि विटिशाची जुलमी राज्यसत्ता परमेश्वरी न्यायानं तरी केव्हांतरी संपेल अशी आशा बाळगणाच्या त्या वेळच्या प्रेक्षकांच्या अंतःकरणांत उमटला असला तर नवल कोणचं? महाभारतांतील मूळ आख्यानांतील अक्षरन् अक्षर, भिन्न भिन्न पात्रांच्या स्वभावांतील छटान् छटा रूपकाच्या चौकटीत अगदीं सफाईदार बसवून दाखविष्यांत खाडिलकरांनी प्रगट केलेल्या कौशल्यांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कोळ्यवधि हिंदी लोकांना जें बोलायचं होतं पण बोलतां येत

## नाट्यकृती

नव्हतं तें खाडिलकरांनीं या नाटकांत अगदीं भरपूर बोलून घेतलं आहे. व्याजोक्ति आणि रूपक यांच्या सहाय्यानं अगदीं प्रखर प्रचार करणारं हें नाटक मराठी प्रेक्षकांनीं कौतुकानं आणि आनंदानं एकदम डोक्यावर घेतलं तें उगीच नव्हे.

परंतु प्रखर प्रचार ही ज्याप्रमाणे ‘कीचकवध’ नाटकाची एक शक्ति आहे, ल्याप्रमाणेच या नाटकांत दुसरी एक शक्ति आहे. प्रचाराच्या बळावर हें नाटक रंगभूमीवर येतांच गाजलं; परंतु हें नाटक अक्षर-साहित्यांत जमा झालं तें या शक्तीमुळे नव्हे. दुसऱ्याच शक्तीमुळे. ती शक्ति म्हणजे या नाटकाची कलात्मक रमणीयता. या नाटकांतला प्रचार हिंदी स्वातंत्र्याच्या चळवळींतील एका विशिष्ट कालखंडांत ताजा वाटण्यासारखा होता. तो खंड कालांतरानं सरला. नाटकाच्या प्रचाराचा विषय ताजा राहिला नाही. आतां तर ब्रिटिश नोकरशाही निघून गेली आहे, आपला देश स्वतंत्र झाला आहे. म्हणजे ‘कीचकवध’ नाटकांतील कीचक इतिहासजमा झाला आहे, आणि नाटकांतील प्रचाराची वाफ पार उडून गेली आहे. परंतु असं असूनही हें नाटक आज घटकेलाच नव्हे तर सर्व काळीं प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतल्यावांचून रहाणार नाही. कारण त्यांतला प्रचार मनावेगाला करून त्याकडे पाहिलं तरीहि ती एक अत्यंत सुंदर आणि अत्यंत जबरदस्त अशी कलाकृति आहे ही गोष्ट कवूल करावीच लागेल.

कथानकाची रचना, स्वभावपरिपोष, विनोद, रसनिर्मिति, यांपैकी कोणत्याही कसोटीवर ‘कीचकवध’ नाटक घासून पहा, त्याचं अंग बावनकशी सोन्याचं आहे असं तुम्हांला आढळेल. विस्मय आणि उत्कंठा या दोन गोष्टी सारख्या खेळवून कथानकाला एका मागोमाग एक आंदोलनं खाडिलकरांनीं कशीं दिलीं आहेत तें अवश्य अभ्यासण्यासारखं आहे. नाटकाच्या सुरवातीसच ज्याला ‘स्टेज-इफेक्ट’ म्हणतात तो खाडिलकरांनीं कसा साधला आहे पहा. सारी मत्स्यपुरी झुँगारलेली आहे. राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशीं कीचकाला ओवाळण्याची तयारी आहे, कीचक दरवाजापाशी केव्हां येतो म्हणून सारे उत्सुक आहेत. इतक्यांत पडव्यांत शिंगं वाजतात. “कीचक महाराज की जय”

असे जयघोष होतात. ज्याच्यावर पांडवांचं छत्र धरलेलं आहे आणि दोन तरुणी चामरं उडवीत आहेत असा कीचक प्रवेश करतो. कीचकावर पुष्पवृष्टि होते. “सर्वज्ञ कीचक महाराज की जय” असा जयघोष करतात. अशा अपूर्व थाटांत कीचक रंगभूमीवर आलेला प्रेक्षकांना दिसतो. आतां हा कीचक काय बोलतो आणि काय करतो अशी विलक्षण उत्कंठा ज्यांच्या मनांत उत्पन्न झाली आहे असे प्रेक्षक अगदीं श्वास आवरून बसलेच पाहिजेत. नाव्यवस्तूची ही किती सुंदर तयारी! पाश्चात्य रंगभूमीवर प्रयोग सुरुं होण्यापूर्वीं शेंकडों वायांचं प्रचंड वृंदवादन आधीं होतं, मग तें एकदम थांवतं, पडदा दूर होतो, प्रयोग सुरुं होतो, यांचणी पडली तरी ऐकूं येईल अशी स्तब्धता नाव्यमंदिरांत पसरलेली असते. कीचकवधाचा प्रारंभ अशाच थायानं आणि कसवानं खाडिलकरांनी केला आहे.

नाटकाच्या या प्रारंभाच्या वेळीच खाडिलकरांनी पुढील दारूण प्रसंगाची पूर्व सूचना मोळ्या खुवीनं दिली आहे. कीचक येऊन पोचण्याच्या आधीं त्याला पेचारती ओवाळण्याच्या तयारीनं त्याची बायको रत्नप्रभा आणि राणी सुदेष्णा राजवाढ्याच्या प्रवेशद्वारांत उभ्या असतात. त्यावेळेस रत्नप्रभा म्हणते, “वन्सं, अशा आनंदाच्या वेळीं माझ्या जिवाला हुरहुर कां वरं वाटावी? मी जयजयकार करून त्यांच्यावर फुलं उधळीन खरी, पण तिकडून माझ्याकडे पहाणंच झालं नाहीं तर?” नंतरच्या संवादांत सैरंध्रीन्या असामान्य सौंदर्याचा उल्लेख आहे, आणि पुरुषांच्या चंचलपणाविषयीं रत्नप्रभेची चिंता ध्वनित केलेली आहे.

अशा प्रकारे कीचकाच्या प्रवेशापूर्वीं कीचकाची लोलुपता सूचित केल्यावर एकंदर नाटक जिच्यांतून निर्माण व्हायचं ती घटना घडवून आणण्यास खाडिलकरांनी विलंब केलेला नाहीं. कीचकाचं सैरंध्रीकडे लक्ष जातांच ती त्याच्या नजरेत भरते, व तो सुदेष्णा राणीजवळ तिची मागणी करतो. कीचकाच्या नाटकशाळेत जाण्याचा प्रसंग सैरंध्रीच्या वेषांत असलेल्या द्रौपदीवर येणार हें प्रेक्षकांना दिसतं. दारूण्या कोठाराजवळ कुणीतरी पेटलेली काढी सहज टाकलेली दिसली तर जें मनांत येईल तें प्रेक्षकांच्या मनांत येतं, आतां भडका उडायला अवकाश

नाहीं, तो किती भडकतो आणि कोण कसा विज्ञवितो वधूं या, असं स्वताशीं उद्गारून प्रेक्षक पुढचं नाटक पाहूं लागतात. प्रेक्षकांच्या मनाला खाडिलकरानीं दिलेला हा पहिला धक्का आहे.

यानंतरचे धक्के आणि आंदोलनं किती चतुराईनं योजलेलीं आहेत पहा. सैरंध्रीवर संकट आलेलं पाहून कीचकाला मारून टाकण्याची परवानगी भीम धर्माजवळ मागतो परंतु ती न देतां धर्म सैरंध्रीला म्हणतो “राणी सुदेषेची आर्जवं कर, पायां पडून महाराणीच्या सत्यनिष्ठेवर व औदार्यावर अवलंबून रहा, म्हणजे कीचकापासून तुला त्रास होणार नाहीं.” पहिल्या अंकांच्या अखेरीच्या या जागीं प्रेक्षकाची कल्पना होते कीं सुदेषेचीं आर्जवं केल्यानं सैरंध्री संकटमुक्त होणार आहे. परंतु ही अपेक्षा खोटी ठरते. दुसऱ्या अंकांत कीचक राणीला बजावतो कीं “चार दिवसाच्या आंत सैरंध्री जर माझ्या नाटकशाळेंत रहावयास आली नाहीं तर त्याचे भयंकर परिणाम होतील.” या ठिकाणीं आपल्याला असं वाटतं कीं सैरंध्रीवरचं संकट अटल आहे. परंतु याच प्रवेशाच्या अखेरीस कीचकाची बायको रत्नप्रभा म्हणते, “सैरंध्री, तू उगीच शोक करू नकोस. चार दिवसांची अवधि तिकडून देप्यांत आली आहे, तेवेंगा अवकाशांत तिकडचं मन वदलून याकीन” हें ऐकून प्रेक्षकांना वाटतं कीं रत्नप्रभेच्या मध्यस्थीनं सैरंध्रीवरचं संकट टलेल. पण पुन्हां दुसऱ्या अंकांच्या अखेरीस लंबकाला हेलकावा मिळतो. कीचक रत्नप्रभेचं म्हणणं मानायला तयार होत नाहीं. ती रागावलेली पाहून तो तिला सांगतो, “फिरीव, खुशाल तोंड फिरीव, माझा शब्द मी खरा करणार, मग रत्नप्रभेच्या प्रेमास मी मुकलों तरी बेहत्तर” येथें वाटतं कीं, सैरंध्रीची अबू खास जाणार. तिसऱ्या अंकांत सैरंध्री आणि भीम बगीचांत एकत्र असतात. अशा वेळीं कीचक येताना त्यांना दिसतो. भीम म्हणतो, “सैरंध्री, हा पहा कीचक इकडे येतो आहे. आतां मला हुक्म कर. असाच्या असा याला चिरून झाडाच्या ढोलींत देतों केंकून.” येथें आपल्याला वाटतं कीं “कीचकवध” आतांच होणार. पण सैरंध्री त्याला आवरते आणि दूर जायाला लावते. कीचक येतो, सैरंध्रीचीं आर्जवं करतो, तिला धाक दाखवितो, आणि ती वश होत नाहीं असं पाहून

“ चल, तुला अशी ओढून महालाकडे नेतो ” म्हणून तिचा हात धरतो. सैरंग्री ओरडते “ धावा हो धावा. दुष्ट लांडम्यापासून या गाईचं रक्षण करा.” कीचक म्हणतो दश्य अदश्य सर्व शक्ति येऊ देत. सर्वांना डाव्या हातानं थोपवून धरून या उजव्या हातानं तुझ्या पदर ओढून तुझी अबू घेतली नाहीं तर हा कीचक क्षणभराहि पृथ्वीतलावर जिवंत रहाणार नाहीं) सैरंग्री पुन्हां ओरडते. कीचक म्हणतो “ गाईचं रक्षण करायला वोलाव. पुन्हां हंवरडा फोडून वोलाव. कोणता वैल मारायला पुढे येतो तें पाहूऱ्या ” असं म्हणून कीचक तिचा पदर ओढूऱ्या लागतो. आपल्याला वाटतं संपलं सारं, पण तितक्यांत रत्नप्रभा आणि सुदेष्णा प्रवेश करतात, आणि सैरंग्रीला सोडवितात. मात्र कीचक म्हणतो, “ आजची रात्र संपून सूर्यानें पुन्हां डोळे उघडल्यावर कीचकानं उपभोगिलेली सैरंग्री त्याच्या नजरेस पडेल “आणि महाराणीला तो सांगतो “आजच्या रात्रीच्या नाटकशाळेला विलासी अभिसारिकेस साजेल असा शंगार घालून, पुष्पमालांनीं सुशोभित करून, मद्याचीं सुवर्णपात्रं हातांत देऊन, सूर्य दोन घटकाच वाकी असतांना सैरंग्रीला मजकडे पाठवाल तर ठीक ! नाहीं तर मी विराट महाराजांचा कोणी नव्हे व विराट माझा कोणी नव्हे.” येथे तिसरा अंक संपतो. आपल्याला वाटतं सैरंग्री आणि संकट यांत आतां योज्या घटकांचं अंतर उरलं आहे, पण चौथ्या अंकांत कीचकाकडे जाप्याचीं सैरंग्रीची कामगिरी सौदामिनी नांवाची दासी आपणाकडे घेते. सैरंग्रीवरचं संकट टळेल काय असा प्रश्न आपल्या मनांत येतो. पण तो येतो न येतो तोंच सौदामिनीला गचांडी मारून हाकलून लावीत कीचक प्रवेश करतो व सैरंग्रीला शोधूऱ्या लागतो. दाद मागण्यासाठीं विराट राजाकडे निघालेल्या सैरंग्रीला तो वारेंत गांठतो, तिला ओढीतच दरबारांत नेतो, आणि भर दरबारांतच तिचा पदर ओढतो. राजा, राणी, गुरु, पुरोहित सर्वजण मध्ये पडतात. सैरंग्री ओरडते “ सैरंग्रीची लाज रक्षण करणारे यक्ष किन्नरहो, धांवा, धांवा ! या राक्षसापासून मला सोडवा.” कीचक म्हणतो, “ येऊ देत. यक्षकिन्नर म्हणवून घेणारे कोण कोण जार तुझ्या मदतीला यावयाचे असतील ते येऊ देत. दिवसा तुला नम पहाण्याची तुझ्या जारांची हौस जर आजपर्यंत कुणी पुरविली नसेल तर कीचकाचा हा डावा हात त्यांच्या डोळ्यांचं पारण फेडल्याशिवाय रहाणार नाहीं.” आपल्याला वाटतं आतां

सैरंध्री भ्रष्ट व्हायला अवकाश नाहीं. पण राजा विराट मध्ये पडतो आणि तो कीचकाला सांगतो कीं दरवारांत हें पापकृत्य मी होऊ देणार नाहीं. या सैरंध्रीला मी राजधानीवाहेर भैरवनाथाच्या देवळांत नेऊन टाकतों, तेथें सैरंध्रीच्या नशिखांत काय असेल तें होऊ दे. कीचक हा निर्णय मान्य करतो, अखेरचा स्फोट लांबणीवर पडतो. या ठिकाणीं चौथा अंक संपतो. पांचव्या अंकांत गोष्टी भराभर घडतात. एकंदर नाटकाची मांडणी जशी रेखीव आणि बंदिस्त आहे त्याप्रमाणे कथानकाची गति देखील खाडिलकरांनी मोळ्या खुबीनं हलके हलके वाढविलेली दिसते. ज्या प्रवेशांत कीचक प्रथम रंगभूमीवर आलेला दिसतो त्या प्रवेशांत मुख्य घटनेची खुबीदार सूचना खाडिलकरांनी दिली आहे, परंतु कथानकाचा प्रवाह संथ आहे. एखाद्या नामांकित गायकानं अगदीं धिम्या लयीत मेघमल्हार रागिणीला प्रारंभ करावा तसा नाटकाचा प्रारंभ झाल्यासारखा वाटतो. नाटकाचा एकंदर काळ सहा दिवसांचा दिसतो. पहिल्या आणि दुसऱ्या अंकांत एका दिवसाचं अंतर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकांत चार दिवसांचे अंतर आहे. तिसरा, चवथा आणि पांचवा हे सर्व अंक एकाच दिवशी आणि रात्रीं घडतात. म्हणजे जो कीचक मत्स्य देशाच्या राजधानींत मोळ्या थाटामाटानं वाजत गाजत येतो तो अवघ्या सहा दिवसांच्या आंत भैरवनाथाच्या देवळांत भीमाच्या मुष्टिप्रहारानं खलास होतो! सारा खेळ अवघ्या सहा दिवसांचा आहे! नाटकाच्या प्रारंभीचा थाटमाट, वायांचा व जयघोषांचा गजर, आणि कीचकाच्या वैभवाचा आणि सतेचा कळस, आणि नाटकाच्या अखेरीची भैरवनाथाच्या देवळांतील भयाण शांतता, रात्रींची स्तब्ध वेळ, आणि कीचकाची अनुकंपनीय अवस्था, यांतील विरोध फार बहारीचा आहे. आणि या विरोधाला उठाव देणारा दुसरा विरोध आहे तो नाटकाच्या प्रारंभीची प्रसन्न दिमाखदार धीमी गति, आणि अखेरीची गंभीर परंतु द्रुत गति यांतील नाटकाच्या पांचव्या अंकांत सान्या गोष्टी कशा झटाझट घडतात तें मुदाम पहाण्यासारखं आहे. या अंकांत कीचकाला ठार करण्याची परवानगी धर्म भीमाला देतो, सैरंध्री भैरवनाथाच्या देवळांत टाकली गेलेली असते तिकडे कीचक जातो, भीम देवळांत आधींच जाऊन बसलेला असतो, भीमाची आणि कीचकाची गांठ पडते, भीम कीचकाला ठार करतो! नाटक संपतं!

कथानकाची रचना किती सुंदर आहे पहा. विस्मय आणि उत्कंठा यांना खाडिलकरांनी सारखा ताण दिलेला आहे. आशा निराशा यांचा पाठशिवणीचा मोहक खेळ केला आहे. प्रत्येक प्रसंग रोमांचकारी झालेला आहे. आणि मुख्य गोष्ट ही की एकंदर बांधणींत कोठेही ढिलाई नाहीं. प्रसंगांतून प्रसंग आपोआप उद्भवत गेल्यामुळे सबंध गोष्टीला एकजिनसीपणा आला आहे. इतक्या पक्क्या आणि रमणीय बांधणीचं दुसरं मराठी नाटक नाहीं! इतर भाषांत तरी आहे काय?

महाभारतांतलं मूळचं साधंसुधं आख्यान घेऊन एकामागोमाग एक उद्भवणाऱ्या पेचप्रसंगांनी तें नटवून प्रारंभापासून अखेरपर्यंत अंतःकरणाचा ठाव घेणारी एक प्रभावी नाव्यकृति निर्माण करण्याचं असामान्य रचनाकौशल्य ज्याप्रमाणे खाडिलकरांनी या नाटकांत प्रगट केलं आहे, त्याप्रमाणेच पात्रांचा स्वभावपरिपोष करण्याच्या कामीं त्यांनी मोठी चतुराई दाखविली आहे. किंवहुना मी असं म्हणेन कीं हीं दोन कौशल्यं एकाच गुणाचीं दोन अंग आहेत. कादंबरी अथवा नाटक यांच्या वावतींत कथानकाची बांधणी आणि पात्रांच्या स्वभावाचं वर्णन या दोन गोष्टी निरनिराळ्या असल्याप्रमाणे आपण पुष्कळदां बोलतों खेरे; परंतु त्या दोन गोष्टी आपणाला वाटतात तितक्या भिन्न नाहींत. एकीच्या पक्केपणांतूनच दुसरीचा पक्केपणा निर्माण होत असतो. ‘मानापमान’ ‘विद्याहरण,’ आणि ‘स्वयंवर’ या नाटकांचं मूल्यमापन करतांना त्यांच्या कथानकाच्या बांधणींत कसा ढिलेपणा आहे तें मीं दाखविलं. या ढिलेपणाचं उगमस्थान पात्रांच्या स्वभावांची जी कल्पना खाडिलकरांनी नजरेपुढें ठेविली तिच्या पुस्टपणांत आणि गोंधळांत आहे. भामिनी, देवयानी, शुक्राचार्य, रुक्मणी, यांचे स्वभावविशेष रेखीव आणि सुसंगत अशा स्वरूपांत खाडिलकरांना आखतां आले नाहींत, आणि म्हणून त्या त्या नाटकांत त्यांनी घातलेले पेचप्रसंग तर्काला न पटणारे आणि भोंगळ होऊन कथानकाची बांधणीं दुवळी झाली आहे. ‘कीचकवध’ नाटकांत हा दोष किंचितही दिसत नाहीं. सौदामिनीसारख्या यःकश्चित् दासींचं स्वभावचित्र देखील लेखकाच्या नजरेपुढें स्पष्ट आहे. मग मुख्य पात्रांची गोष्ट तर बोलायलाच

नको... राजा विराट, राणी सुदेष्णा, कीचकाची बायको रत्नप्रभा, धर्म, भीम, सैरंगी हीं सर्व पात्र आपापले विशिष्ट स्वभावधर्म घेऊन लेखकापुढे उभी आहेत, आणि त्यांच्या स्वभावांतल्या निरनिराळ्या छटा निरनिराळ्या प्रसंगी लेखकानं सहज लीलेन कुंचल्याचे हात मारून स्पष्ट केल्या आहेत. कीचकाचा स्वभाव तर त्यांतील एकही सूक्ष्मसुद्धां रंग न वगळतां खाडिलकरांनी प्रेक्षकांपुढे उभा केला आहे. स्वतांच्या कर्तृत्वाचा दर्प, हा त्याच्या स्वभावांतला मुख्य धर्म आहे. कथानकांत भरघोस नाट्य उत्पन्न होतं आणि सुदेष्णा राणीच्या तैनातींतल्या एका यःकश्चित् दासीची मागृणी कीचकानें केली या सकृदर्शनीं क्षुद्र दिसणाऱ्या घटनेला गंभीर राजकारणाचं स्वरूप प्राप्त होतं तें कीचकाचा अहंकार आणि इतर पात्रांचे स्वभावविशेष यांतील संवर्षामुळेच. पापपुण्याची पर्वा करणारा कीचक नाहीं हें तर उघड आहे. परंतु त्यानं सैरंगीचा हट्ट धरला आणि तो हट्ट पुरा करतांना त्याला मरण आलं त्याच्या बुडाशीं केवळ त्याची कामुकता नाहीं. खाडिलकरांनी नाटकांत ठिकठिकाणीं असं सूचित केलं आहे कीं त्याच्या मागणीचा मान राखून सैरंगी त्याच्याकडे गेली असती आणि तिनं त्याची करुणा भाकली असती तर तिच्यावृद्धलचा अभिलाष त्यानं सोडूनही दिला असता. परंतु राणीनं सैरंगीचा पाठीराखेपणा करावा यांत आपला अपमान करण्याचा डाव आहे अशी जेव्हां त्याला शंका आली तेव्हां “आमचा शब्द कधीं खालीं पडतां कामा नये.” हा त्याच्या स्वभावाचा गाभा असल्यामुळे तो इतका हट्टाला पेटला कीं आपल्या बायकोला तो म्हणाला “माझा शब्द मी खरा करणार. मग मी तुझ्या प्रेमास मुक्लों तरी वेहत्तर.” आणि विराटाच्या दरबारांत सैरंगीचा पदर ओढतांना त्यानं बजावलं “या माझ्या कृत्याला पश्चतुल्य पापाचरण म्हणा, राक्षसी कृत्य म्हणा, किंवा राजा विराट, तुझ्या डोळ्यांदेखत झालेला हा तुझा अपमान समज. हा कीचक या दरबारांत... या सैरंगीचा पदर तिच्या अंगावरून जबरदस्तीनं ओढून काढून आजच्या रात्रीं ही सैरंगी खात्रीनं माझी रंडी होणार हें तिच्या अनुभवास आणून देणार !” म्हणजे नाटकाच्या आरंभीं कीचक मस्तवाल असला तरी खलपुरुष नाहीं. त्याचं खलत्व हलके हलके उत्पन्न झालेलं आणि वाढत गेलेलं

खाडिलकरांनी अतिशय कौशल्यानं दाखविलेलं आहे. कवळे विषयवासनेमुळे नव्हे, तर आपल्या अहंकारानं कीचकानं स्वतःवर मरण ओढवून घेतलं असं खाडिलकरांनी दाखविलं आहे. त्याच्या या अहंकारभोवतीं त्याचा विलासीपणा, याची पराक्रमाची हौस, कौरवाबद्दलची निष्ठा, पांडवांविषयींची तुच्छता, विराट आणि सुदेष्णा याविषयींची आपुलकी, इत्प्रादि अनेक स्वभावविशेष आहेत व ते खाडिलकरांनी मोठ्या कसबानं जागोजाग ध्वनित केले आहेत. रत्नप्रभेवर तर त्याचं पराकाष्ठेचं प्रेम होतं. या दोघांच्या प्रेमाचा जो एक शृंगारिक प्रकेश खाडिलकरांनी लिहिला आहे तो अगदीं उत्कट आहे. 'कांचनगडची मोहना' या नाटकापासून नाटकांत एकतरी चित्तार्कषक शृंगारप्रवेश घालण्याचं तंत्र खाडिलकरांनी आपल्या मनाशीं कसं ठरविलं तें पूर्वी मी संगितलं आहे. यांचं एक 'द्रौपदी' नाटक सोडलं तर ज्यांते अल्लड प्रेमिकांचा म्हणा अथवा पतिपत्नीमधील म्हणा शृंगार नाहीं असं त्यांचं एकही नाटक दाखवितां येणार नाहीं. 'कीचकवधां' तील कीचक आणि रत्नप्रभा यांमधला शृंगार-प्रवेश अगदीं अनिवृद्ध आणि उत्कट असा आहे. नाटकाच्या एकंदर गांभीर्याच्या आणि कारुण्याच्या पार्श्वभूमीवर या शृंगारप्रवेशाचे गडद गुलाबी रंग एकदम उटून दिसतात हा प्रवेश वाचला अगर पाहिला कीं रत्नप्रभा कीचकाची अतिशय लाडकीं होती, त्याचें तिच्यावर अपरिमित प्रेम होतं, याविषयीं शंकेला जागा रहाण्यासारखी नाहीं. परंतु सैरंगीचा नाद सोडून देण्याविषयीं रत्नप्रभा जेव्हां कीचकाचीं विनवणी करते तेव्हां त्याच्या तोंडीं खाडिलकरांनी जें भाषण घातलं आहे तें असं आहे, तो म्हणतो,

“रत्नप्रभे, तुझ्या नवन्याच्या मर्नात मानापमानाचे, इज्जतवेइज्जतीचे कोणते विचार घोळत असतात याची तुला कल्पनाही नसावी हैं माझे दुर्दैव होय. बायका चुसत्या सुंदर, प्रैमळ आणि विवेकी असून भागत नाहीं. नवन्याचा मानापमान समजण्याची त्यांच्या अंगीं जर बुद्धिमत्ता नसेल तर प्रतापी व महत्त्वाकांक्षी पुरुषांचा संसार असत्या बायकांच्या सहवासानं दुःखमय होतो.”

कीचकाच्या वाढ्याला आलेलं हें खासगी संसारातलं दुर्दैव देखील त्याच्या मानीपणाचा आणि अहंकाराचाच परिणाम होता, हे किती हळुवारपणाने आणि सुंदर रीतीनं खाडिलकरांनी सांगितलं आहे. 'कोचकवध' नाटकांतला हा प्रवेश आणि गडकन्यांच्या 'पुण्यप्रभाव' नाटकांत वसुंधरेची विठ्ठना करण्याचा हट सोडून देण्यावदूल वृंदावनाची विनवणी त्याची बायको कालिंदी ज्वा प्रवेशांत करते तो प्रवेश हे एकाजवळ एक ठेवून ताडून पहाण्यासारखे आहेत. दोन्ही प्रवेशांचं स्वरूप एकच आहे. दोन्ही प्रवेशांत लग्नाची बायको नवव्याला परखीच्या अभिलाषापासून परावृत्त करीत आहे. दोन्ही प्रवेशांत नवरा लग्नाच्या बायकोची मनधरणी मानीत नाही. परंतु एकच विषय रंग-विष्ण्याच्या गडकरी आणि खाडिलकर या दोन नाटकाकारांच्या तन्हा किती निराळ्या आहेत. या दोन प्रवेशांची तुलना आपण कंह लागलों कीं भाषेच्या बाबतींत गडकन्यांना अधिक मार्क यावे कीं खाडिलकरांना तें ठरविण आपल्याला कठीण जाईल. गडकन्यांच्या लिहिष्यांत उपमा उत्त्रेक्षा अशा अलंकारांचे फवारेचे फवारे आढळतात. उलट खाडिलकरांच्या लेखनांत विषयाचा वोजा व्यक्त करण्याचा त्यांचा मुख्य कटाक्ष आहे, आणि भाषा मुद्दाम सजविष्ण्यापेक्षां त्या कटाक्षाच्या वजनानं तिचा प्रवाह जसा वाहील तसा त्यांनी वाहू दिला आहे; आणि हा सहजपणा, उत्सर्फूर्तपणा व संयम हेच त्यांच्या शैलीचे विलक्षण मोहक अलंकार ठरले आहेत. पण भाषाशैलींतील या भिन्नतेपेक्षां दुसरा एक फरक मला अधिक महत्त्वाचा वाटतो. "लग्नाची बेडी तोडतांना इतका खळखळाट व्हायचाच" असं गडकन्यांचा वृंदावन म्हणतो, "फिरीव, खुशाल तोंड फिरीव. माझा शब्द मी खरा करणार. मग मी रत्नप्रभेच्या प्रेमास मुकलों तरी बेहेत्तर—" असं खाडिलकरांचा कीचक म्हणतो. किती एकसारखे उद्गार हे आहेत, नव्हे? परंतु या उद्गारांच्या बुडाशीं वृंदावनाची आणि कीचकाची जी वृत्ति आहे ती भिन्न आहे. केवहांतरी झालेल्या एका यःकश्चित् अपमानाचा सूड उगविष्ण्यासाठी म्हणून वसुंधरेला भ्रष्ट करण्यास वृंदावन उत्युक्त झाला आहे. उलट "राज्यकर्ते ते राज्यकर्ते आणि दास ते दास. आंमचा शब्द कधीं खालीं पडतां कामा नये" ही कीचकाची भूमिका आहे, आणि म्हणून अपमानाची शंका आल्यामुळे सैरंध्रीला

भ्रष्ट करण्याची त्याची प्रतिज्ञा आहे, म्हणजे दोघांच्याही दुष्कृत्याच्या हड्डामागें डिवचला गेलेला अहंकार आहे. परंतु वृद्धावनाचा अहंकार क्षुद्र आणि वेडेपणाचा वाटतो, आणि अपमानाची भरपाई व्हावी म्हणून वसुंधरेची अन्वृ घेण्याची त्याची घोषणा तर्काला न पटणारी व आचरटपणाची वाटते. उलट कीचकाच्या अहंकाराला राजकारणाचं स्वरूप आलेलं आहे. आणि कीचक उन्मत्त आहे, दुष्ट आहे, इत्यादि गोष्टी निर्विवाद असल्या तरी वाचकांना आणि प्रेक्षकांना असं वाटत रहात, कीं मी कीचकाच्या जागीं असतां तर त्याच्यासारखंच वर्तन केलं असतं. वृद्धावनाच्या दुराग्रहांत सुसंगतता नाहीं; त्याचा दुराग्रह मनाला पटणारा नाहीं; आणि त्याची पातळी सामान्य आहे. उलट कीचकाचा हट्ट पूर्ण सुसंगत वाटतो, आणि त्याच्या हड्डाची पातळी गंभीर राजकारणाची व म्हणून कितीतरी अधिक उंच वाटते! ‘कीचकवध’ नाटकांतील सगळ्याच पात्रांच स्वभाववर्णन उत्कृष्ट साधलेलं आहे, आणि कीचकाच्या स्वभावांतल्या निरनिराळ्या सर्व लहरी योग्य संधि साधून वठवितांना खाडिलकरांच्या कल्पकतेचा आणि लेखणीचा जो विलास झाला आहे त्याचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं होईल.

या नाटकांतील सुंदर स्वभावदर्शनावहूनची व स्वभावदर्शनाच्या मज-बूतपणामुळेच कथानकाला आलेल्या घाटदार पकेपणाची ही चर्चा संपविष्यापूर्वी या नाटकांतील एका विलक्षण रमणीय सौंदर्यस्थळाकडे तुमचं लक्ष मला वेधलं पाहिजे. कारण मी न वेधलं तर तें तिकडे कदाचित् जाणार नाहीं अशी मला शंका वाटते, आणि त्या सौंदर्यस्थळावर मी तर फार खूष आहे. ज्या प्रवेशांत कीचक प्रथम वाजत गर्जत मत्स्यपुरींत परत येतो तो प्रवेश, सैरंगी सेवेला हजर नाहीं म्हणून भरलेलं ताट परत फेकून कीचक उढून जातो तो प्रवेश, कीचक आणि रत्नप्रभा यांमधील शुंगारप्रवेश, कीचक सैरंगीला बगीचांत गांठतो तो प्रवेश, तो भरदरबारांत सैरंगीचा पदर ओढतो तो प्रवेश, हे या नाटकांतील एकाहून एक अधिक नेत्रदीपक असे झगझगाट आहेत. ईंग्रजीत ज्यांना ‘हाय लाइट्स’ म्हणतात ते या नाटकांत भरपूर आहेत. हे सारे प्रवेश खाडिलकरांनी प्रभावी लेखणीनं लिहिले आहेत, व ते वाचतांना अगर ऐकतांना

त्यांच्या भाषेची शक्ति व धार भरपूर प्रत्ययाला येते. तथापि ‘कीचकवध’ नाटकांतला ज्याबद्दल खाडिलकरांच्या पाठीवर एकदम थाप मारावीशी वाटते असा प्रवेश कोणता असा प्रश्न कुणी मला केला तर यांपैकीं कोणत्याही प्रवेशाकडे मी बोट दाखविणार नाहीं. एक निराळाच प्रवेश पहा म्हणून मी तुम्हांला सांगेन. हा प्रवेश अगदीं ढोयासा आहे, परंतु तो फार बहारीचा आहे. आणि कसबी नाटककारालादेखील तो सहज सुचंप्यासारखा नाहीं. विराट राजा दरबारांत सैरंध्रीचं रक्षण करतो, पण कीचकाचा मान राखण्यासाठीं तो तिला शहराबाहेरच्या देवळांत नेऊन टाकण्याचं ठरवितो, आणि पर्यायानं कीचकाला सांगतो तूं जाणे आणि सैरंध्री जाणे! या ठिकाणीं कीचकवधाचा चौथा अंक समाप्त होतो. पांचव्या अंकाच्या पहिल्या प्रवेशांत कीचकाला ठार मारण्यास धर्म भीमाला परवानगी देतो, आणि आनंदित झालेला भीम देवळाकडे धाव घेतो. म्हणजे सैरंध्री देवळांत पडलेली आहे, भीम तिच्या रक्षणासाठीं निघाला आहे अशा टप्प्यावर नाटकाचं कथानक येऊन पोचलं आहे. अशा वेळीं कोणत्याही नाटककारानं पुढचा प्रवेश कोणत्या स्थळीं टाकला असता? मनाशीं थोडा विचार करा, आणि सांगा. माझी खात्री आहे कीं तुम्हीं म्हणाल भैरवनाथाच्या देवळांतला. तुमचं उत्तर अगदीं शंभर टके बरोबर आहे. धर्माची अनुज्ञा घेऊन भीम गेल्यानंतर प्रेक्षकांच्या कल्पेनेपुढे ताबडतोब भैरवनाथाचं देऊळच येतं. कोणत्याही नाटककाराच्या नजरेपुढे तें देऊळ येणंच साहजिक आहे. परंतु भीमाला देवळाकडे पाठविल्यानंतर लगोलग हा प्रवेश खाडिलकरांनीं नाटकांत घातलेला नाहीं. त्याच्या आधीं एक लहानसा प्रवेश घातला आहे. हाच प्रवेश मला फार सुंदर वाटतो.

भैरवनाथाच्या देवळांत सैरंध्रीची व आपली आतां भेट होणार व आपले मनोरथ पूर्ण होणार या खात्रीनं आनंदित झालेला कीचक देवळाकडे जाण्याकरितां निघालेला आपणांस या प्रवेशांत दिसतो. नेहमींचीं शास्त्रात्र्यं यावेळीं आपल्या अंगावर कशाला या विचारानं तीं परत नेऊन ठेवण्यास व सुदेणेच्या महालांत हार सज्ज असतील ते घेऊन येण्यास तो दासींना सांगतो. तो खताशी म्हणतो “सैरंध्रीला भेटायला निघतांना उगीच वेड्यासारखा शास्त्रात्र्यं घेऊन

निघालों होतों. सैरंग्रीसारख्या मानी बायकांचा एकांतांत एकदां हात धरला म्हणजे माझ्यासारख्या प्रतापी पुरुषांशीं तिला फुलांच्या हारांनीं गच्च वांधून टाकलं पाहिजे ” तो पुनः पुन्हा दासीला विचारतो “ सैरंग्रीला देवीवनांत पोचवित्याची वर्दीं आली कीं नाहीं, तपास कर ” वास्तविक वर्दीं केव्हांच आलेली असते पण “ सैरंग्रीला केव्हां एकदां प्रेमालिंगन देईन ” असं कीचकाला झाल्यामुळे ल्याला ल्याची आठवण रहात नाहीं. ( तो रथांत बसायला निघणार इतक्यांत रत्नप्रभा येते आणि ल्याची पुन्हा अखेरची मनधरणी करू लागते. सीतेला भ्रष्ट करण्याच्या हड्डापायीं रावणानं सर्वनाश कसा ओढवून घेतला ल्याचा दाखला ती देते, व म्हणते “ युद्धाला निघण्यापूर्वीं सीतेला सोडून देण्या विषयीं मंदोदरीनं रावणाला केलेली शेवटची विनंति रामकर्थेत आतांच मी महालांत उकतीच वाचत होते. येथे थोडावेळ उभं रहायचं होतं. तेवढी पोथी आणते आणि महाराजांना मंदोदरीची विनंति वाचून दाखविते. इकडून जर ती विनंति ऐकण्याचं झालं तर इकडचं मन वदलल्याशिवाय रहाणार नाहीं अशी माझी खात्री आहे ” कीचक तिच्याशीं वाद घालीत नाहीं, किंवा तिला झिडकारीत नाहीं, “ जा, तुझीं पोथ्यापुस्तकं असतील नसतील तीं सर्व घेऊन ये.” असं सांगून तिला तो घालवून देतो, आणि रथांत बसण्यासाठीं घाईनं निघून जातो. एवढाच हा प्रवेश आहे. परंतु या एवढ्याश्या प्रवेशांत कीचकाच्या ल्या घटकेच्या मनःस्थितीचं किती मनोहर चित्र खाडिलकरांनीं उभं केलं आहे. नाटकांतील इतर सर्व प्रवेशांतला कीचकाचा उन्मत्तपणा आणि अहंकार या ठिकाणीं खाडिलकरांनी लेशमात्रदेखील चितारलेला नाहीं. सैरंग्रीचा उपभोग घेण्यासाठीं अत्यंत अधीर झालेला विलासी कामातुर रंगेल पुरुष या स्वरूपांत त्यांनी या प्रवेशांतला कीचक रंगविला आहे. भयंकर मोठा गडगडाट होण्यापूर्वीं वादली हवेनं अंधारलेल्या दिशा लखकन् उजळून याकण्याची विद्युलतेची कीडा आकाशांत दिसावी तशी या प्रवेशांतल्या अत्यंत दारुण घटनेला या खेळकर प्रवेशामुळे केवंडांतरी उठाव मिळाला आहे !

## नाट्यकृती

‘कीचकवध’ नाटकांतील विनोदही “आल्हादकारक असून नाटकाच्या मुख्य विषयाचा परिपोष करणारा आहे. जुन्या नाटकी परंपरेतला मैत्रेय खाडिलकरांनी आणलेला आहे, व त्याच्या तोंडचा विनोद प्रसंगोचितच आहे. पण हास्यरसनिर्मितीसाठी केवळ या मैत्रेयाच्या पात्रावर खाडिलकरांनी मदार ठेवलेली नाही. आपल्या पाकशाळेतील कामाचा गर्व वाहणारा सिद्धपाक, आणि शिकून महापंडित झालेला परंतु पोटासाठी “दारुचं दुकान काढ नाहीतर आचारी हो.” हा सिद्धपाकाचा सळा ऐकून सौदामिनी दासीच्या पायां पडून नोकरी मागणारा विद्याधर, हीं पात्र खाडिलकरांनी विनोदासाठी निर्माण केली आहेत. मोठमोठे शिकलेले हिंदी लोक नोकरीसाठी लाचार होऊन साहेबांच्या नोकराचाकरांच्या पाया पडावयास कसे खा काळांत तयार होते त्याचं धावतं पण अतिशय मार्मिक चित्र विद्याधराच्या रूपानं खाडिलकरांनी रेखाटलं आहे.) राज्यकर्त्यांचा उन्मत्तपणा आणि प्रजेची लाचारी हा जो नाटकाचा मुख्य विषय त्याच्याशीं अल्यंत सुसंगत असा उपरोध विद्याधर या पात्राच्या सहाय्यानं निर्माण होणाऱ्या विनोदांत असल्यामुळे तो फार लज्जतदार वाटतौ. सौदामिनीच्या पायां पडून नोकरी मिळवायला गेलेल्या विद्याधराला त्याचें ‘क्लिफिकेशन्स’ सांगायची वेळ येते तेव्हां, अर्थशास्त्र येतं, ज्योतिषशास्त्र येतं, व्याकरण येतं, गणित येतं, इतिहास येतो, छेदःशास्त्र येतं इत्यादि ऐकून सौदामिनी म्हणते “ऊठ, ऊठ. तुला काय येत नाहीं तें सांग म्हणजे थोडक्यांत आटपेल.” विद्याधर म्हणतो, “पाकशास्त्र येत नाहीं, आणि पाकशास्त्राला लागणारी सामग्री मिळवितां येत नाहीं.) बाकी सर्व येतं दयासागर महादासीसाहेब !” किती सुंदर उपरोधानं भरलेला हा विनोद आहे, नव्हे काय ?

सारांश, विषयाची निवड, त्याची नाट्यपूर्ण मांडणी आणि सजावट, कथानकाची पेचदार पर्का वांधणी, विविध पात्रांच्या स्वभावांची खुलावट, नाटकाची रंगत साधण्यासाठी योजलेल्या युक्त्या, चीर, करुण, शैगार, हास्य इत्यादि रसांची निर्मिति, भाषाशैली यांपैकी कोणत्याही दृष्टीनं पहा, ‘कीचकवध’ ही एक आदर्श सुंदर कलाकृति म्हणावी लागेल. ‘कीचकवध’ नाटक म्हणजे

खाडिलकरांच्या नाव्येलेखनांतील पराक्रमाचा सर्वांत उच्च विंदूच नाहीं, तर मराठी नाव्याच्या मुकुटांतील तो सर्वांत दैदिप्यमान कोहिनूर आहे.

या नाटकाचा विचार करतांना मनांत असं आत्यावांचून रहात नाहीं की इतकं सर्वांगसुंदर नाटक शेक्सपिअरनं तरी लिहिलेलं आहे काय? ‘हॅम्लेट’ ‘मँकबेथ’ इत्यादि ल्याचीं जी नाटकं सर्वोक्तुष्ट म्हणून समजलीं जातात त्यांतल्या कोणत्याही नाटकाशीं ‘कीचकवधा’ ची तुलना केली तर तें अधिक सरस ठरणार नाहीं काय? आणि नाव्यवाज्ञायाच्या जागतिक मेळाव्यांत जें अग्रस्थान सहज मिळवील तें हें ‘कीचकवध’ नाटक आमच्याजवळ असूनही मराठी लिलितसाहित्याला कांहीं जागतिक दर्जा आहे काय असा प्रश्न आमच्यांतले शिष्ट लोक वारंवार करतात. मराठीचा दर्जा जगाला पटविष्याचे योग्य प्रयत्न होत नाहींत ही खरी खेदाची गोष्ट आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीचं इंग्रजी भाषांतर झालं म्हणून त्यांच्या कवित्वाची ख्याति साऱ्या जगांत झाली. ‘कीचकवध’ नाटकाचं उत्कृष्ट इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झालं तर ‘शाकुंतल’ नाटक डोक्यावर घेऊन जर्मन गटे कवि नाचला त्याचप्रमाणे ‘कीचकवध’ नाटक डोक्यावर घेऊन जगांतील रसिक नाचतील यावड्ल मला संदेह नाहीं.


खाडिलकरांच्या सर्व नाव्यकृतींचं सम्यक् दर्शन करण्याचा माझा हेतु होता, तो या ठिकाणीं पूर्ण झाला. नाटककार या नात्यानं खाडिलकरांचे गुणविशेष कोणते व दोष कोणते हें आपण पाहिलं. त्यांचं सामर्थ्य कोणचं होतं, आणि दौर्बल्य कशांत होतं तेही मी सांगितलं. त्यांच्या मनांतील प्रचाराची तळमळ आणि वृत्तीची रसिकता यांचे अन्योन्य संबंध कसे होते, आणि त्यामुळे त्यांच्या नाव्यलेखनाच्या विविध अवस्था कशा झाल्या, त्याचंही दिग्दर्शन मी केलं. पण आणखी एका गोष्टीचा उल्लेख केल्यावांचून या विवेचनाला पूर्णता येणार नाहीं. ती गोष्ट म्हणजे राजकारण वगळलं तर एकंदर जीवनाविषयीं खाडिलकरांचा दृष्टिकोन कोणता होता, ही. या प्रश्नाचं उत्तर देतांना अन्यायाची चीड, वीरवृत्ति, पूर्वजांचा अभिमान, भविष्या-विषयीं जवर आशावाद, परमेश्वराविषयींची निष्ठा, इत्यादि ज्या आचार-तत्त्वांचा पुरस्कार खाडिलकरांनी आपल्या नाटकांत केला ल्यांचा उल्लेख

## नाळ्यकृती

तर अवश्य केलाच पाहिजे. पण या सर्वांहून अधिक ठळकपणानं खाडिलकरांचा जो विचार त्यांच्या नाटकांत स्पष्ट आढळतो तो म्हणजे स्त्रीप्रेमाची महति आणि स्त्रीजातीच्या अवतारकार्यांची कल्पना. प्रेमावद्दल खाडिलकरांनी इतक्या विपुलतेनं आणि तन्मयतेनं लिहिलं आहे की, आधुनिक मराठी साहित्यांतील 'प्रेमाचे शाहीर' ही पदवी गडकन्यांना, मला, किंवा माधवराव पटवर्धनांना देण्याएवजी मराठी वाचकांनीं खाडिलकरांना बिनतकार देऊन टाकली पाहिजे. या पदवींत भूषण दूषण काय असेल त्यावर खाडिलकरांच्या इतका दुसऱ्या कोणत्याही मराठी लेखकाचा हक्क नाही. आणि विशेष हें कीं खाडिलकर ज्या प्रेमाचं वर्णन करतात तें माधवराव पटवर्धनांप्रमाणे रडकं, पराभूत, निराश, वैतागलेलं नाही, तर आशावादी, विलासांत शरम न मानणारं, प्रसंगीं रंगेल, लडिवाळ, पौरुषयुक्त मस्त असं आहे, आणि असं असूनही स्त्री केवळ उपभोगाची वस्तु आहे असा ध्वनि खाडिलकरांनीं त्यांतून निघूं दिलेला नाहीं. उलट स्त्रींचं प्रेम ही पुरुषांच्या पराक्रमाची एक आदिशक्ति आहे अशा ठाम सिद्धांतानं आपल्या बहुतेक नाटकांतील मुख्य नायिका त्यांनीं रंगविल्या आहेत. आपल्या या आवडल्या सिद्धांताची परोपरीची फोड सैरंध्री, देवयानी, रुक्मणी, द्वौपदी, मेनका या नायिकांच्या भाषणांतून त्यांनीं कशी केली आहे तें मुहाम पहाण्यासारखं आहे. खाडिलकरांचे राजकारणात्मक संदेश कालांतरानं विसरले जातील, परंतु स्त्रीप्रेमाच्या महतीचा आणि स्त्रीच्या अवतारकार्यावद्दलचा त्यांचा संदेश कधींही विसरला जाणार नाहीं !



REFBK-0007161



प्रो. ना. सी. फडके यांचें नाविन्यपूर्ण विविध लेखन  
नियमितपणे देणारें एकमेव सासाहिक

# झंकार

- ★ राजकारण आणि इतर प्रचलित प्रश्नांवरील उद्वोधक विचार.
- ★ संगीत, साहित्य, क्रीडा, नाट्य, चित्रपट यांविषयी अधिकारी व्यक्तींचे लेख.
- ★ अनेक छोटीं मोठीं चुरचुरीत सदरें व कविता.

दर रविवारी “झंकार” वाचण्याचा नियम करा.

झंकार कार्यालय,  
६१७ शनिवार पेठ,  
पुणे.